

### July 15, 2024

То,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

BSE Scrip Code: 543932

The National Stock Exchange of India Limited

"Exchange Plaza", Bandra – Kurla Complex, Bandra (EAST), Mumbai – 400 051

**NSE SYMBOL: IDEAFORGE** 

Sub: Newspaper Advertisement in connection with the 17<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of the Company

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisement published in today's newspapers, i.e., July 15, 2024, in the 'Business Standard' (all India Edition) in English Language & in 'Prathakal' (Maharashtra Edition) in Marathi Language for giving Public Notice to the Members of the Company that the 17<sup>th</sup> AGM of the Company will be held on Thursday August 08, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means.

The above information is also available on the Company's website at <a href="https://www.ideaforgetech.com">www.ideaforgetech.com</a>.

You are requested to kindly take the same on your records.

Thanking you,

Yours truly,

For ideaForge Technology Limited

Sonam Gupta Company Secretary Membership No. A53881

Encl: As above

.continued from previous page

### **BID/OFFER PROGRAMME**

ANCHOR INVESTOR BID/OFFER PERIOD THURSDAY, JULY 18, 2024<sup>(1)</sup>

BID/OFFER OPENS ON FRIDAY, JULY 19, 2024(1)

BID/OFFER CLOSES ON TUESDAY, JULY 23, 2024(2) (3)

Our Company may, in consultation with the BRLM, consider participation by Anchor Investors in accordance with the SEBI ICDR Regulations. The Anchor Investors Bid/Offer per day shall be one Working Day prior to the Bid/Offer Opening Date.

Our Company and the Selling Shareholders may, in consultation with the BRLM, consider closing the Bid/Offer Period for QIBs one Working Day prior to the Bid/Offer Closing Date in accordance with the SEBI ICDR Regulations UPI mandate end time and date shall be at 5:00 pm on the Bid/Offer Closing Date

An indicative timetable in respect of the Offer is set out below: Submission of Bids (other than Bids from Anchor Investors):

Bid/ Offer Period (except the Bid/ Offer Closing Date) Only between 10:00 am and 5:00 pm (Indian Standard Time ("IST")) Submission and Revision in Bids Bid/ Offer Closing Date\* Submission of Electronic Applications (Online ASBA through 3-in-1 accounts) Only between 10:00 am and 5:00 pm IST Only between 10:00 am and 4:00 pm IST Submission of Electronic Applications (Bank ASBA through Online channels like Internet Banking, Mobile Banking and Syndicate ASBA applications made through UPI) Submission of Electronic Applications (Syndicate Non-Retail, Non-Individual Only between 10:00 am and 3:00 pm IST Applications) Submission of Physical Applications (Bank ASBA) Only between 10:00 am and 1:00 pm IST Submission of Physical Applications (Syndicate Non-Retail, Non-Individual Only between 10:00 am and 12:00 pm IST Applications of QIBs and Non-Institutional Investors)

Modification/ Revision/cancellation	of Bids
Upward Revision of Bids by QIBs and Non-Institutional Bidders categories#	Only between 10:00 a.m. and up to 5:00 p.m. IST on
	Bid/ Offer Closing Date
Upward or downward Revision of Bids or cancellation of Bids by RIBs	Only between 10:00 am and 5:00 pm IST
I UDI mandata and time and data shall be at 5.00 pm an Bid/Offer Clasing Data	

UPI mandate end time and date shall be at 5.00 pm on Bid/Offer Closing Date

<sup>†</sup> QIBs and Non-Institutional Bidders can neither revise their bids downwards nor cancel/withdraw their bids

Post Offer Schedule:	
Event	Indicative Date
Bid/ Offer Closing Date	Tuesday, July 23, 2024
Finalisation of Basis of Allotment with the Designated Stock Exchange	On or about Wednesday, July 24, 2024
Initiation of refunds (if any, for Anchor Investors) / unblocking of funds from ASBA Account	On or about Thursday, July 25, 2024
Credit of the Equity Shares to demat accounts of Allottees	On or about Thursday, July 25, 2024
Commencement of trading of the Equity Shares on the Stock Exchanges	On or about Friday, July 26, 2024

### THE EQUITY SHARES OF OUR COMPANY WILL GET LISTED ON MAIN BOARD PLATFORM OF BSE AND NSE

In case of any revision in the Price Band, the Bid/Offer Period shall be extended for at least three (3) additional Working Days after such revision of the Price Band, subject to the Bid/Offer Period not exceeding a total of ten (10) Working Days. Any revision in the Price Band, and the revised Bid/Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges by issuing a press release and also by indicating the change on the websites of the BRLM and at the terminals of the Syndicate Members, and by intimation to Self-Certified Syndicate Banks ("SCSBs"), the Sponsor Bank and other Designated Intermediaries, as applicable. In case of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Selling Shareholders in consultation with the BRLM may for reasons recorded in writing, extend the Bid/ Offer Period by at least three (3) additional working days subject to the total Bid/Offer Period not exceeding ten (10) Working Days. The Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of SCRR, as amended, read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Offer is being made through the Book Building Process in accordance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company in consultation with the BRLM may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors and the basis of such allocation will be on a discretionary basis by our Company, in consultation with the BRLM, in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"). In the event of undersubscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion (other than the Anchor Investor Portion) (the "Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, subject to valid Bids being received at or above the Offer Price, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Investors ("Non-Institutional Category") of which one-third of the Non-Institutional Category shall be available for allocation to Bidders with an application size of more than ₹ 0.20 million and up to ₹ 1.00 million and two-thirds of the Non-Institutional Category shall be available for allocation to Bidders with an application size of more than ₹ 1.00 million and under-subscription in either of these two subcategories of the Non-Institutional Category may be allocated to Bidders in the other sub-category of the Non-Institutional Category in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Investors ("Retail Category"), in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) shall mandatorily participate in this Offer only through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process and shall provide details of their respective bank account (including UPI ID (defined hereinafter) in case of UPI Bidders (defined hereinafter) in which the Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or pursuant to the UPI Mechanism, as the case may be Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process

Bidders/Applicants should ensure that DP ID. PAN and the Client ID and UPI ID (for UPI Bidders bidding through UPI Mechanism) are correctly filled in the Bid cum Application Form. The DP ID, PAN and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the DP ID, PAN. Client ID and UPI ID available (for UPI Bidders bidding through the UPI Mechanism) in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active. Bidders/Applicants should note that on the basis of the PAN, DP ID, Client ID and UPI ID (for UPI Bidders bidding through the UPI mechanism) as provided in the Bid cum Application Form, the Bidder/Applicant may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Offer, any requested Demographic Details of the Bidder/Applicant as available on the records of the depositories.

Investors must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with the notification issued by Central Board of Direct Taxes notification dated February 13, 2020 and read with press releases dated June 25, 2021, read with press release dated September 17, 2021 and CBDT circular no.7 of 2022, dated March 30, 2022 read with press release dated March 28, 2023 and any subsequent press releases in this regard.

AVAILABILITY OF THE RHP: Investors are advised to refer to the RHP and the "Risk Factors" beginning on page 34 of the RHP before applying in the Offer. A copy of the RHP is

available on the website of SEBI at www.sebi.gov.in and is available on the websites of the BRLM, Pantomath Capital Advisors Private Limited at www.pantomathgroup.com,

the website of the Company, Sanstar Limited at https://www.sanstar.in/ and the websites of the Stock Exchanges, for BSE at www.bseindia.com and for NSE Limited at

AVAILABILITY OF THE ABRIDGED PROSPECTUS: A copy of the abridged prospectus is available on the website of the Company, the BRLM and the Registrar to the Offer at

AVAILABILITY OF BID CUM APPLICATION FORM: Bid cum Application Form can be obtained from the Registered Office of our Company, Sanstar Limited: Telephone: +9179

26651819; BRLM: Pantomath Capital Advisors Private Limited, Tel: 1800 889 8711 and Syndicate Members: Pentagon Stock Brokers Private Limited, Tel: + 912242577000 and Asit C. Mehta Investment Interrmediates Ltd., Telephone: 022-28584545 and at selected locations of Sub-Syndicate Members (as given below), Registered Brokers, SCSBs,

Designated RTA Locations and Designated CDP Locations for participating in the Offer. Bid cum Application Forms will also be available on the websites of the Stock Exchanges at

www.bseindia.com and www.nseindia.com and at all the Designated Branches of SCSBs, the list of which is available on the websites of the Stock Exchanges and SEBI.

CONTENTS OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF OUR COMPANY AS REGARDS ITS OBJECTS: For information on the main objects of our Company, investors are requested to see "History and Certain Corporate Matters" beginning on page 262 of the RHP. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Offer. For further details, see "Material Contracts and Documents for Inspection" beginning on page 491 of the RHP LIABILITY OF THE MEMBERS OF OUR COMPANY: Limited by shares.

AMOUNT OF SHARE CAPITAL OF OUR COMPANY AND CAPITAL STRUCTURE: As on the date of the RHP, the authorised share capital of our Company is ₹ 380.00 Million divided into 190,000,000 Equity Shares of face value of ₹2 each. The issued, subscribed and paid-up Equity share capital of our Company is ₹ 280.89 Million divided into 140,444,250 Equity Shares of face value of ₹2 each. For details of the capital structure of our Company, see "Capital Structure" beginning on page 93 of the RHP

NAMES OF THE INITIAL SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF OUR COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM: The names of the initial signatories to the Memorandum of Association of our Company along with their allotment are: Subscription of to the MoA for the total of 700 Equity Shares to Chetilal Verma (100 Equity Shares), Sohan Singh Basi (100 Equity Shares), Rajeshwar Kumar Rekhi (100 Equity Shares), Chander Kumar Verma (100 Equity Shares), Jagtar Singh Basi (100 Equity Shares), Vijay Kumar Verma (100 Equity Shares) and Ashok Kumar Verma (100 Equity Shares). For details of the share capital history and capital structure of our Company see "Capital Structure" beginning on page 93 of the RHP. LISTING: The Equity Shares offered through the RHP are proposed to be listed on BSE Limited and NSE Limited. Our Company has received 'in-principle' approval from BSE

Limited and NSE Limited for the listing of the Equity Shares of face value ₹2/- each pursuant to letters dated March 18, 2024 and March 18, 2024, respectively. For the purposes of the Offer, the Designated Stock Exchange shall be NSE. A signed copy of the RHP and the Prospectus shall be delivered to the RoC in accordance with Section 32 of the Companies Act, 2013. For details of the material contracts and documents available for inspection from the date of the RHP up to the Bid/Offer Closing Date, see "Material" Contracts and Documents for Inspection" on page 491 of the RHP.


DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ("SEBI"): SEBI only gives its observations on the offer documents and this does not constitute approval of either the Offer or the specified securities stated in the Offer Document. The investors are advised to refer to page 407 and 408 of the RHP for the full text of the DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the RHP has been

cleared or approved by BSE Limited nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the RHP. The investors are advised to refer to the page 410 of the

DISCLAIMER CLAUSE OF NSE (the Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to page 410 and 411 of the RHP for the full text of the disclaimer clause of NSE.

GENERAL RISKS: Investments in equity-and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the RHP. Specific attention of the investors is invited to the chapter titled "Risk Factors" on page

ASBA\* | Simple, Safe, Smart way of Application!!!



\*Applications Supported by Blocked Amount

("ASBA") is a better way of applying to offers by simply blocking the fund in the bank account. For further details, check section on ASBA.

Mandatory in public issues No cheque will be accepted

ASBA has to be availed by all the investors except Anchor Investors. UPI may be availed by (i) Retail Individual Bidders in the Retail Portion; (ii) Non-Institutional Bidders with an application size of up to ₹ 500,000 in the Non-Institutional Portion. For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in the Bid Cum Application Form and abridged prospectus and also please refer to the section "Offer Procedure" on page 430 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges and in the General Information Document. The Bid Cum Application Form and the Abridged Prospectus can be downloaded from the websites of BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE", and together with BSE, the "Stock Exchanges") and can be obtained from the list of banks that is displayed on the website of SEBI at www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=43, respectively as updated from time to time. For the list of UPI apps and banks live on IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. UPI Bidders Bidding using the UPI Mechanism may apply through the SCSBs and mobile applications whose names appear on the website of SEBI, as updated from time to time. Axis Bank Limited and HDFC Bank Limited have been appointed as the Sponsor Banks for the Offer, in accordance with the requirements of SEBI circular dated November 1, 2018 as amended. For Offer related queries, please contact the Book Running Lead Manager ("BRLM") on their respective email IDs as mentioned below. For UPI related queries, investors can contact NPCI at the toll free number: 18001201740 and mail Id: ipo.upi@npci.org.in.

UPI-Now available in ASBA for Retail Individual Investors and Non Institutional Investor applying in public issues where the application amount is up to ₹500,000, applying through Registered Brokers, Syndicate, CDPs & RTAs. Retail Individual Investors

and Non-Institutional Investors also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. Bidders must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021 read with press release dated September 17, 2021,

**BOOK RUNNING LEAD MANAGER** 



Pantomath Capital Advisors Private Limited

ttps://www.sanstar.in/, www.pantomathgroup.com and www.linkintime.com.

Registered Office: Pantomath Nucleus House, Saki Vihar Road, Andheri East, Mumbai - 400072 Maharashtra, India. Tel: 1800 889 8711; E-mail: sanstar.ipo@pantomathgroup.com

Investor grievance e-mail: investors@pantomathgroup.com: Website: www.pantomathgroup.com Contact Person: Ritu Agarwal/ Kaushal Patwa; SEBI Registration No.: INM000012110

Linkintime India Private Limited

Registered Office: C-101, 247 Park, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra, India. Telephone: +91 8108114949; Email and Investor Grievance Id: sanstar.ipo@linkintime.co.in Website: www.linkintime.com; Contact Person: Shanti Gopalkrishnan SEBI Registration No: INR000004058

or the Registrar to the Offer in case of any pre-Offer or post-Offer related problems, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode. SUB-SYNDICATE MEMBERS: Almondz Global Securities Limited, Axis Capital Limited, Dalal & Broacha Stock Broking Private Limited, Finwizard Technology Private Limited,

Investors can contact the Company Secretary and Compliance Officer, the Book Running Lead Manager

Sanstar House, Near Parimal Under Bridge, Opposite Suvidha Shopping Centre, Paldi,

Telephone: +91 79 26651819; E-mail: cs@sanstar.in; Website: https://www.sanstar.in/

Stock Brokers Ltd., RR Equity Brokers Private Limited, SBICAP Securities Limited, Sharekhan Limited and YES Securities (India) Limited ESCROW COLLECTION BANK, REFUND BANK AND SPONSOR BANK: Axis Bank Limited, I PUBLIC OFFER ACCOUNT BANK AND SPONSOR BANK: HDFC Bank Limited UPI: UPI Bidders can also Bid through UPI Mechanism All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.

JM Financial Services Limited, KJMC Capital Market Services Limited, Kotak Securities Limited, LKP Securities Limited, Prabhudas Lilladher Pvt. Ltd., Pravin Ratilal Share and

Ahmedabad - 380 007, Gujarat, India.

Fagun Harsh Shah

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

Place: Ahmedabad, Gujarat Date: July 13, 2024

For Sanstar Limited On behalf of the Board of Directors Fagun Harsh Shah Company Secretary & Compliance Officer

Sanstar Limited is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP dated July 12, 2024 with the RoC. The RHP is made available on the website of the SEBI at www.sebi.gov.in as well as on the websites of the BRLM i.e., Pantomath Capital Advisors Private Limited at www.pantomathgroup.com, the website of the NSE at www.bseindia.com and the website of the Company at https://www.sanstar.in/. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risks, please see the section titled "Risk Factors" beginning on page 34 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP for making any investment decision but can only rely on the information included in the RHP. The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements

of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S and the applicable laws of each jurisdictions where such offers and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States.

### BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL **DIVISION BENCH - I, CHENNAI** CP(CAA)/36(CHE) 2024 IN CA(CAA)/13(CHE)/2024

In the matter of the Companies Act, 2013

And

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 And

In the matter of Scheme of Demerger between Pothys Private Limited and Pothys Retail Private Limited and their respective Shareholders and Creditors ('the Scheme')

Pothys Private Limited (CIN: U52321TN2014PTC096278) a company incorporated under the Indian Companies Act, 2013, having its Registered Office at No. 15, Nageswara Rao Road.

T. Nagar, Chennai, Tamil Nadu, India - 600017 represented by its Director, Mr. S. Ramesh

represented by its Director, Mr. S. Ashok

...Petitioner Company 1 / Demerged Company

Pothys Retail Private Limited (CIN:U52190TN2020PTC136192), a company incorporated under the Indian Companies Act, 2013, having its Registered Office at No. 4. ABC Sathyamoorthy Street. Tirunelveli Town, Tirunelveli, Tamil Nadu, India - 627006

...Petitioner Company 2 / Resulting Company

The Demerged Company and the Resulting Company shall be jointly referred to as the

# **NOTICE OF JOINT PETITION**

A joint petition under sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanctioning the Scheme of Demerger between Pothys Private Limited and Pothys Retail Private Limited and their respective Shareholders and Creditors was presented by the Petitioner Companies on the 26th day of May 2024 and admitted on the 12th day of June, 2024 and the said petition is fixed for hearing before the National Company Law Tribunal, Division Bench - I, Chennai on the 07th day of August 2024. Any person desirous of supporting or opposing the said petition should send to the Petitioner Companies Advocates, notice of his intention, signed by him or his Advocate with his name and address, so as to reach the Petitioner Companies Advocates not later than two days before the date fixed for hearing of the Joint Petition. Where he seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Joint Petition will be furnished by the undersigned to any

person requiring the same on payment of the prescribed charges for the same. Dated at Chennai this the 15th day of July 2024.

**PAWAN JHABAKH Counsel for the Petitioner** New No. 115, First Floor, Luz Church Road, Mylapore, Chennai - 600 004.



Dear Members

#### ideaForge Technology Limited CIN: U31401MH2007PLC167669

Regd. Office: EL - 146, TTC Industrial Area, Electronic Zone, MIDC Industrial Area, Mahape, Navi Mumbai, Maharashtra 400710 Website: www.ideaforgetech.com Email: compliance@ideaforgetech.com Telephone: +91 (22) 6787 1007

NOTICE OF THE 17<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 17<sup>th</sup> Annual General Meeting **("AGM")** of the members of ideaForge Technology Limited ("Company") is scheduled on Thursday, August 08, 2024 at 11.00 a.m. through Video Conference ("VC"), Other Audio Visual Means ("OVAM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs ('MCA') General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 10/2020 dated December 28, 2020 and relevant circulars issued subsequently in this regards, the latest being 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to as AMCA Circulars') and other relevant circulars including Circulars dated January 5, 2023 and October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), without the physical presence of members at a

Electronic copies of the Notice of the 17th AGM and the Annual Report for the financial year 2023-24 have been ent by email on July 12, 2024 to all those members whose email addresses are registered with the Company Depository Participants and the Company's Registrar and Share Transfer Agent (Link Intime India Pvt. Ltd.) in ccordance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Annual Report of the Company for the financial year 2023-24 along with the Notice of AGM are available and can be downloaded from the Company's website <a href="https://ideaforgetech.com/investor-relations/annual-report">https://ideaforgetech.com/investor-relations/annual-report</a> and the website of National Securities of Depository Limited (NSDL), BSE Limited (BSE) and The National Stock Exchange of India Limited (NSE), i.e. https://www.evoting.nsdl.com,

#### oseindia.com and www.nseindia.com emote e-voting and e-voting during AGM

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Shareholders are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the AGM using electronic voting system Remote e-votting) provided by NSDL. The votting rights of Shareholders shall be in proportion to the equity shares neld by them in the paid-up equity share capital of the Company's on Thursday, August 01, 2024 ('cut-off date') The remote e-voting period commences on Monday, August 05, 2024 at 9,00 a.m. IST and will end on Wednesday August 07, 2024 at 5.00 p.m. IST. During this period, the Shareholders may cast their vote electronically. The emote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those Shareholders, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

The Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Shareholder of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for mote e-voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes.

n case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting use manual for Shareholders available at the download section of <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or call on.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.co.in.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to logic through Depository i.e. NSDL and CDSL.

Login Type	Helpdesk Details
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at tall free no. 1800 22 55 33

By Order of the Board For ideaForge Technology Limited Company Secretary and Compliance Officer



Place : Chennai

Date : July 15, 2024

# Sundram Fasteners Limited

Registered office: 98-A, VII Floor, Dr Radhakrishnan Salai, Mylapore, Chennai - 600 004 Tel: +91 - 44 - 28478500 | Fax: 91 - 44 - 28478510

Email: investorshelpdesk@sfl.co.in | Website: www.sundram.com

### NOTICE TO THE MEMBERS OF THE 61st ANNUAL GENERAL MEETING The 61st Annual General Meeting (AGM) of the shareholders of the Company is scheduled to be held on

Friday, August 9, 2024 at 10:00 A.M. IST through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') without the physical presence of the Members at a common venue in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Rules framed thereunder and in line with the General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 02/2021, 10/2021, 21/2021, 02/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020 May 5, 2020, June 15, 2020, September 28, 2020, January 13, 2021, June 23, 2021, December 14, 2021 May 5, 2022 and December 28, 2022, respectively (collectively referred to as "MCA Circulars")

The Notice calling the 61<sup>st</sup> AGM (Notice) and the Annual Report for the financial year 2023-2024 (Annual

Report) will be sent **only by e-mail** to all those members, whose e-mail addresses are registered with the Company or with their respective Depository Participants (Depository), in accordance with MCA Circulars and SEBI Circular dated October 7, 2023. Members can join and participate in the 61st AGM through VC / OAVM facility only. The instructions for joining the 61st AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the electronic voting system including registration as a speaker during the 61st AGM are provided in the Notice. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice and the Annual Report will also be available on the website of the Company, www.sundram.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL www.evoting.nsdl.com.

Members holding shares in physical / demat form who have not registered their e-mail addresses can get the same registered with the Company / Depository respectively and obtain the Notice of the 61st AGM. Annua Report and / or login details for joining the 61st AGM through VC / OAVM facility including e-voting, by sending scanned copy of the following documents to Integrated Registry Management Services Private Limited, the Registrar & Share Transfer Agents (RTA) of the Company by e-mail at Einward@integratedindia.in with a copy to the Company at investorshelpdesk@sfl.co.in:

- A signed request letter along with necessary documents containing your name, folio number and complete address (In case shares are held in physical form) [or] a copy of consolidated demat account statement (In case shares are held in demat form);
- Scanned copy of share certificate (both sides); (In case shares are held in physical form) and
- c. Self-attested scanned copy of the PAN Card (or) AADHAAR Card.
- Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means ('Electronic Bank Mandate'), can register their Electronic Bank Mandate to receive dividends directly into their bank account by sending the following details / documents to Integrated Registry Management Services Private Limited, the Registrar & Share Transfer Agents of the Company by e-mail at Éinward@integratedindia.in with a copy to the Company at investorshelpdesk@sfl.co.in:

Physical holding Register / Update the details by filing Form ISR-1 and other relevant forms with RTA and the said form is available on the website of the Company at https://www.sundram.com/infotoinves.php Demat holding Register/ update the details in your demat account, as per the process advised by your

Depository Participants ('DP') This information is being conveyed for the benefit of all Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars

> G Anand Babu Senior Manager - Finance & Company Secretary

For SUNDRAM FASTENERS LIMITED

# पुढील आठवड्यात शेअर बाजारात वाढ होण्याची शक्यता

आठवंड्यात शेअर बाजारात तेजी येऊ शकते. कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल, भारतातील घाऊक महागाई डेटा, देशांतर्गत आर्थिक डेटा, जागतिक आर्थिक डेटा, FII-DII प्रवाह आणि आगामी IPO यावर बाजार लक्ष ठेवेल. कंपन्यांनी पहिल्या तिमाहीचे म्हणजे एप्रिल-जूनचे आर्थिक निकाल जाहीर करणे सुरू केले आहे. येत्या आठवड्यात १९० हून अधिक कंपन्या त्यांचे तिमाही निकाल जाहीर

रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स, बजाज ऑटो, एशियन पेंट्स, एलटीआय माइंडट्री, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, कोटक महिंद्रा बँक आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या

बाजार भांडवलाच्या संदर्भात, रुपयांवर आले

गेल्या आठवड्यात देशातील टॉप

१० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे मूल्य

एकत्रितपणे १,७२,२२३ कोटी

रुपयांनी (१.७२ लाख कोटी

रुपये) वाढले आहे. या

कालावधीत टाटा कन्सल्टन्सी

सर्व्हिसेस लिमिटेड (टीसीएस)

सर्वाधिक नफा मिळवणारी होती.

आठवड्याच्या व्यवहारात आयटी

कंपनीचे मूल्यांकन ६२,३९४ कोटी

१५.१४ लाख कोटी रुपये झाले

आहे. यापुर्वी कंपनीचे मार्केट कॅप

१४.५१ लाख कोटी रुपये होते.

याशिवाय इन्फोसिस, हिंदुस्तान

युनिलिव्हर, भारतीय आयर्विमा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड

आणि भारती एअरटेल यांनीही या

काळात बाजारात नफा कमावला

आहे. त्याच वेळी. देशातील तीन

मोठ्या बँका एचडीएफसी.

आयसीआयसीआय बँक आणि

स्टेट बँक ऑफ इंडिया

(एसबीआय) यांचे बाजार मूल्य

मिळून १८,६३७ कोटी रुपयांनी

घसरले. यामध्ये एचडीएफसी

बँकेचा सर्वाधिक तोटा झाला.

कंपनीचे मार्केट कॅप १८,०६९

(एलआयसी).

आता कंपनीचे मार्केट कॅप

रुपयांनी वाढले.

महामंडळ

टीसीएसचे मार्केट कॅप एका

आठवड्यात ₹६२,३९४ कोटींनी वाढले

मंबर्ड. दि. १४ (प्रतिनिधि) कोटी रुपयांनी घसरून १२.३६ लाख कोटी

सर्व्हिसेस, एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट, एंजेल वन, बँक ऑफ महाराष्ट्र, स्पाइसजेट, आदित्य बिर्ला मनी, एल अँड टी फायनान्स, हॅवेल्स इंडिया, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, पर्सिस्टंट सिस्टम्स, पॉलीकॅब टेक्नॉलॉजीज. टाटा आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्ररन्स, वन ९७ कम्युनिकेशन्स (Paytm), पीव्हीआर आयनॉक्स. युनियन बँक ऑफ इंडिया, पूनावाला फिनकॉर्प, आरबीएल बँक आणि येस बँक देखील त्यांचे तिमाही निकाल जाहीर करतील. १५ जुलै रोजी जाहीर होणाऱ्या जूनच्या घाऊक महागाईच्या आकडेवारीवर बाजारातील सहभागी लक्ष केंद्रित करतील. अर्थशास्त्रज्ञाच्या

जाहिर सूचना

याद्वारे सर्व सामान्य जनतेला सचना देण्यात येत

आहे की. माझे अशिल श्रीमती पल्लवी चढढ

आणि राजबीर चढ्ढा हे विद्यमान मालक सौ

कन्याळकर आणि सौ. शुभदा जी.कन्याळकर

यांच्याकडून शेअर सर्टिफिकेट क्र. ००९ म |ध्ये

दाखल विशिष्ट क्र. ०८१ ते ०९० ( दोन्ही समावेशी

पर्यंत असलेले प्रत्येकी रु. ५०/- चे | दहा पूर्ण

भरलेले पात्र समभाग सह मंबई शहर आणि मंबई

उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उप-

जिल्ह्यातील गाव -कांदिवली, तालुका - बोरिवर्ल

च्या सी.टी.एस. क्र. ९५२ धारक। जिमनीच्या सर्व

त्या भाग आणि विभागावर बांधलेल्या सीटीएस क्र.

९५२. फ्लॅट क्र. ४५. दत्त मंदिर रोड

डहाणुकरवाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई

४०००६७ येथे स्थित प्रतीक्षा को- ऑप. हाऊ.

सोसा.लि. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

इमारतीतील ५ व्या मजल्यावर ७१० चौरस फूट

चटई क्षेत्रफळ असलेला फ्लॅट क्र. ५०१ खरेदी करू

विक्री, गहाण, शुल्क, ट्रस्ट, धारणाधिकार, ताबा

भेटवस्तु, वारसा, देखभाल, भाडेपट्टी, । जप्ती किंवा

अन्यथा कोणत्याही प्रकारे सदर मालमत्तेमध्ये किंवा

विरुद्ध कोणताही दावा, हक्क, अधिकार

आणि/किंवा स्वारस्य किंवा मागणी असलेल्या सर्व

व्यक्ती त्याच्या तारखेपासन १५ दिवसांच्या आत

शॉप नं. १४. आकती अपार्टमेंट, मथरादास रोड.

कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०००६७ या पत्यावर

अधोस्वाक्षरी करणाऱ्यांना लेखी कळवणे

आवश्यक आहे. । अन्यथा कोणताही दाव

आल्यास यापुढे तो माफ केला गेला आहे

सही /-

रशिदा वाय. लक्ष्मीधा

आणि/किंवा सोंडलेले मानले जाईल.

दिनांक: १५.०७.२०२४

इच्छित आहेत.

निलिमा ए. कन्याळकर, श्री. अतुल जी.

प्रमुख कंपन्यांचे निकाल पाहिले जातील.

याव्यतिरिक्त, जिओ फायनान्शिअल

महिन्याच्या तुलनेत घाऊक महागाई वाढेल असा अंदाज आहे. १२ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यातील परकीय चलन राखीवचे आकडे १९ जुलै रोजी जाहीर होतील.

१८ जुलै रोजी होणाऱ्या युरोपियन सेंट्रल बॅंकेच्या धोरणात्मक बैठकीवर गुंतवणुकदारांचे लक्ष राहणार आहे. असा अंदाज आहे की मध्यवर्ती बँक व्याजदरात बदल करणार नाही आणि पुढील व्याजदर कपातीच्या वेळेबद्दल इशारा देऊ शकते. याशिवाय, फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणावरही बाजार लक्ष ठेवेल. कारण व्यापारी सप्टेंबरमध्ये दर कपातीची ९४% शक्यता दिसत आहे. विशेषतः फेडने श्रमिक बाजारातील मंदी आणि चलनवाढ नियंत्रित करण्याच्या प्रगतीची कबुली दिली आहे. अमेरिकेतील महिन्यासाठी किरकोळ विक्री.

नोकऱ्यांचा डेटा आणि युरोप, जपान आणि ब्रिटनच्या महागाईच्या आकडेवारीवरही गुंतवणूकदार लक्ष ठेवतील. जून तिमाहीचा GDP डेटा आणि १५-१८ जुलै दरम्यान चीनमध्ये होणाऱ्या प्रमुख राजकीय मेळाव्यावर (चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची तिसरी पूर्ण बैठक) देखील बारकाईने निरीक्षण ठेवले जाईल. कारण या काळात धातु क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. साधारणपणे, चीन अशा राजकीय संमेलनांमध्ये दीर्घकालीन राजकीय आणि आर्थिक सुधारणांवर अधिक भर देतो. गेल्या आठवड्यातही विदेशी संस्थात्मक गंतवणकदारांनी भारतीय बाजारपेठेत मोठी खरेदी केली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात एफआयआय भारतीय समभागांमध्ये त्यांची खरेदी सुरू ठेवतील की नाही याकडे बाजाराचे लक्ष असेल



### आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड

सीआयएन : यु ३१४०१एम एच २००७ पीएलसी १६७६६९ नोंदणीकत कार्यालय : इ एल - १४६, टीटीसी इंडस्टिअल एरिया, इलेक्टॉनिक झोन, एमआयडीसी इंडस्टिअल क्षेत्र,

महापे, नवी मुंबई, महाराष्ट्र ४०० ७१० संकेतस्थळ : <u>www.indiaforgetech.com</u> इ मेल : <u>compliance@indiaforgetech.co</u>n

# जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि. माझे अशील श्री. महेंदर सिंह राजपूर, आणि सी. मंजुबाई राजपूर, यांनी सदर रूप मं.५०, पाचवा मजला, सी विंग, वीर स्पर्टेस्ड, बिल्डिंग ने सेंदर उ. यांच्या तेवा टाउन्होंपिय, गांव मोजे आचोळे, वसई पूर्व, ता. वसई, जि. पालास – ४०१२०८, हा श्री. किशन सिंग जवान सिंग परमार, यांना दस्त नं. ११८४/२०२१, वसई – ६, दिनांक – २२/०२/२०२१ रोजी विकला. परंतु श्री. किशान सिंग जवान सिंग परमार, यांचा मृत्यू दिनांक

**२३/०३/२०२२** रोजी झाला असून त्यांच्या पश्च्यात सदर मालमतेचे वारसदार त्यांची **पत्नी - श्रीमती. रिता किशन परमार,** या आहेत. यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही वारसदार नाही. याच्या व्यतिषस्त इत्तर काणीष्ट्री वास्स्यद्तर नाहीं। या सदिनिकेट सर्विनिकेच्या एखाद्या मानावर कोणावाही कोणध्याही प्रकारचा हक्क, हिस्सा किंवा दावा असल्यास त्यांनी नोटीस प्रसिद्ध खाल्या पासून १४ दिवसाच्या आत कागद्रपटी माझ्या कार्याल्यात एउटा के केन्यास त्या कोणावाही कोण्याची प्रकार हक्क, हित्ससंबर नाही असे समजून किंवा कोणावाही असल्यास तो सोडून

श्री.डी.एस.तिवारी दिनांक :- १५/०७/२०२४ पत्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर्व

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the Agreement for Sale dates 12/12/1986 entered between M/s. Shree Noor Builders and Mr. Uday M. Padiyar for the flat being Flat No. A2/4 Building No. A-2, Mira C.H.S. Ltd. situated at Village Mira, Mira Road East, Dist. Thane (Said flat) has been lost/ misplaced. All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing documents. On behalf of my client Ramesh Shivram Mohite, the curren owner of the said flat, the undersigned advocate hereby invites any kind of claims alongwith the relevant proof within 14 days from the date of this notice. Incase no claims are received within stipulated period, it shall be assumed that there are absolutely no claims by virtue of lost agreement and incase of any it is deemed to be waived

Place: Mira Road, Thane A. Karimi Date: 15/07/2024 Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stor Mira Road East, Thane 401107

जाहिर सुचना आपणांस याद्दारे सुचित करण्यात येते की श्री मधुकर विठ्ठलराव यादव, हे फ्लॅट क्र १४, प्रतिव लेंड प्रशांत को. ऑप. हौ.सो.लि.. जे एल तांबे नग रस एन रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०० ०८०, कायदेशीर मालक होते. तसेच सदर फ्लॅट करित सोसायटीने त्यांचे नावे शेअर सर्टीफीकेट क्र. १७४ भाग क्र. ८६६ ते ८७० दिलेले आहेत.

**श्री. मधुकर विठ्ठलराव यादव,** हयांचे दिनांक १०.०३.२०१० रोजी मुंबई येथे निधन झाले असुन त्यांचे पश्च्यात त्यांच्या वारस नामे (१) अरुणा देविदास गोवलकर (मुलगी) (२) कंचना रविंद्रनाथ गमापुरकर (मुलगी) (३) योजना अमरनाध धामापुरकर (मुलगी), (४) मनोज मधुकर यादव (मुलगा) व (५) मंगेश मधुकर यादव (मुलगा) असे हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ अन्वये वारस

मयत श्री. मधुकर विठ्ठलराव यादव, हयांचे उपरोक्त वारस क्र. १ ते ४ हयांनी त्यांचा सदर फ्लॅट मधील संपुर्ण अविभाजित हिस्सा माझे अशिल मंगेश मधुकर यादव हयांचे नावे दि.११.०७.२०२६ च्या नोंद्रणीकत हक्कसोड पत्राद्धारे केला असन माझे अशिल मंगेश मधुकर यादव हे आता सद् फ्लॅंचे एक मेव मालक आहेत व सोसायटीचे सभासदत्व आणि शेअर सर्टीफीकेट माझे अशिलांचे नावे आहे. तरी आपणास या नोटीसीव्दा सचित करण्यात येते की जर कोणत्याही इसमाचा बँकेचा अथवा आणि आर्थिक संस्थेचा उपरोत्त नमुद फ्लॅटवर काही दावा,हिस्सा,वाद,अधिकार सांगावयाचा असल्यास त्यांनी तसे लेखी स्वरूपा पुराव्यासहित,हि नोटीस प्रसिद्ध झालेपासुन

धरा दिवसाचे आत खालील पत्त्यावर त्यांचा दाव लेखी स्वरूपात जमा करावा. असा कोणताही दाव नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन पंधरा दिवसाच्या आत प्राप्त न झाल्यास सदर दावा सोइन दिल्याचे समजण्यात येईल व त्यानंतर आलेल्या दाव्यास वादास माझे अशिल कायदेशीर रित्या बंधन कारव नसतील गीता अ. पाटील मुलंड, मुंबई गीता पाटील लॉ फर्म

**दिनांक : १५.०७.२०२४** ॲडव्होकेट ॲन्ड कन्सलट ५ सार्ड ज्योती. रेशन ऑफीस जवळ, मुलुंड (प) मुंबई

४०००८० मो. ९७७३१९०१२१ / ८३६९४७४२२५

### SWADESHI INDUSTRIES AND LEASING ("SWADESHI"/"TARGET COMPANY"/"TC") (Corporate Identification No. L46309MH1983PLC031246)

- 1. The Offer Price is Rs. 2.00/- (Rupee Two only) per equity share payable in cash ("Offer Price").
- Committee of Independent Directors ("IDC") of the Target Company are of the opinion that the Offer Price of Rs. 2.0 (Rupees Two only) offered by the Acquirer is in accordance with the relevant regulations prescribed in the Takeover Code prima facie appear to be justified. The recommendation of IDC was published in the aforementioned newspapers on 12th J
- There has been no competitive bid to this Offer.

- The completion of dispatch of The Letter of Offer ("LOF") to all the Public Shareholders of Target Company was completed
- Please note that a copy of the LOF is also available on the website of Securities and Exchange Board of India (SE www.sebi.gov.in and also on the website of Manager to the Offer, www.navigantcorp.com and shareholders can also approximately a shareholders and shareholders can also approximately a shareholders and shareholders are shareholders. on plain paper as per below details:
- Open Offer as per the procedure along with other details. In terms of Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, the Draft Letter of Offer had been submitted to SEBI on
- March, 2024. We have received the final observations in terms of Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations from S vide its Letter No. SEBI/HO/CFD/BAC/DCR-2/P/OW/21248/2024 dated 28th June. 2024 which have been incorporated in
- Any other material changes from the date of PA: Nil

8. Schedule of Activities:				
Activity	Original Date	Original Day	Revised Date	Revised Day
Public Announcement	21.02.2024	Wednesday	21.02.2024	Wednesday
Publication of Detailed Public Statement in newspapers	28.02.2024	Wednesday	28.02.2024	Wednesday
Submission of Detailed Public Statement to BSE, Target Company & SEBI	28.02.2024	Wednesday	28.02.2024	Wednesday
Last date of filing draft letter of offer with SEBI	06.03.2024	Wednesday	06.03.2024	Wednesday
Last date for a Competing offer	21.03.2024	Thursday	21.03.2024	Thursday
Receipt of comments from SEBI on draft letter of offer	01.04.2024	Monday	28.06.2024	Friday
Identified date*	03.04.2024	Wednesday	02.07.2024	Tuesday
Date by which letter of offer be dispatched to the shareholders	12.04.2024	Friday	09.07.2024	Tuesday
Last date for revising the Offer Price	18.04.2024	Thursday	15.07.2024	Monday
Comments from Committee of Independent Directors of Target Company	18.04.2024	Thursday	12.07.2024	Friday
Advertisement of Schedule of activities for open offer, status of statutory and other approvals in newspapers and sending to SEBI, Stock Exchange and Target Company	19.04.2024	Friday	15.07.2024	Monday
Date of Opening of the Offer	22.04.2024	Monday	16.07.2024	Tuesday
Date of Closure of the Offer	06.05.2024	Monday	30.07.2024	Tuesday
Post Offer Advertisement	13.05.2024	Monday	06.08.2024	Tuesday
Payment of consideration for the acquired shares	20.05.2024	Monday	13.08.2024	Tuesday
Final report from Merchant Banker	28.05.2024	Tuesday	21.08.2024	Wednesday

## ISSUED BY MANAGER TO THE OFFER FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRER MRS. JAYSHREE RADHESHYAM SHARMA NAVIGANT CORPORATE ADVISORS LIMITED



804, Meadows, Sahar Plaza Complex, J B Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai - 400059. **Tel No.** +91 22 4120 4837 / 4973 5078

Email id: navigant@navigantcorp.com Website: www.navigantcorp.com SEBI Registration No: INM000012243

Contact person: Mr. Sarthak Vijlani

Place: Mumbai Date: 12-07-2024

एफडीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास हे १० सर्वोत्तम पर्याय

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधि) : भारतीय ग्राहकांना त्यांच्या बचतीची सुरक्षितपणे गुंतवणूक करण्यासाठी मुदत ठेव (FD) हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला बंपर नफाही हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँका आणि खाजगी क्षेत्रातील बँका त्यांच्या ग्राहकांना एफडीवर बंपर व्याज देत आहेत. अशा १० बँकांबद्दल जाणून घेऊया ज्या त्यांच्या ग्राहकांना एफडीमध्ये गुंतवणुकीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. एसबीएस बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एफडीवर ८.२५ टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.७५ टक्के व्याज देत आहे. तर बंधन बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एफडीवर जास्तीत जास्त ८ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.५० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. याशिवाय, डीसीबी बँक आपल्या सामान्य ग्राहकांना

एफडीवर ८ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.५० टक्के व्याज देत आहे. दुसरीकडे, ड्यूश बँक सामान्य ग्राहकांना ७.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७.७५ टक्के व्याज देत आहे. तर येस बँक सामान्य ग्राहकांना सर्वाधिक ७.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.२५ टक्के व्याज देत आहे. आरबीएल बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एफडीवर जास्तीत जास्त ७.५० टक्के तर ज्येष्ट नागरिक ग्राहकांना ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. त्याच वेळी आयडीएफसी फर्स्ट बँक सामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त ७.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. तर इंडसइंड बँक सामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त ७.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. याशिवाय, एचएसबीसी बँक सामान्य ग्राहकांना कमाल ७.५० टक्के ते ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

EMD Time limit

(months)

12

(Rs.)

17100

Tender

1000 + 18

% GST

(Rs.1180)

# **MAHA**VITARAN

### e-TENDER NOTICE

Est. cost

Approx.

Rs. in Lakhs

17.08

e-Tenders are invited from registered and experienced civil contractors registered with Government / Semi Government Organizations under appropriate class, & with MSEDCL for the civil works as listed below. The details of e-Tender are available at our web site www.mahadiscom.in Sale of tender document is from 15.07.2024 to 21.07.2024 and the due date of submission/uploading of tender documents is up to 12.00 Hrs.on 22.07.2024 the al bid shall be opened if possible on same day after 12.00 Hrs. Office of the Executive Engineer, Civil Construction Cum Maint. Division, MSEDCL

"Tejashree", 'A' wing, 3rd Floor, Karnik Road, Kalyan (West) – 421 301. Mob No. 8879629001.

Name of Work

Annual contract for daily up keeping

/housekeeping & cleaning at A

MSEDCL colony premises, B

"Deepshree" O & M Circle Vasai

(having "G + 4" Storeyed bldg.) &Virar

Division office, CGRF Office, CFC

Office, Flying Squad office at

त येत वहूढ़ा त सी.   क्रक्तर म पूर्ण मुंबई उप- खेला में सक्र. संबंध सक्र. संबध सक्. संबध सक्. संबध सक्. संबध सक्. संबध सक्. संबध सक्. संबध सक्. संबध सक्. संबध सक्. संबध सक्. संबध सक. संबध सक. संबध सक. संबध सक. संबध सक. संबध सक. संबध सक. संबध सक. संबध सक. संबध सक. संबध सक. संबध सक. संबध सक. संब सक. संब सक. संब सक. संब संब सक. संब स संब स स स संब स स स स स स स स स स	प्रिय सम्भासद,  याद्वारे सुचित करण्यात येते की आर्यांडेयाफोर्ज टेक्नॉलॉजी दिन्तंक ०८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता किर्ड माध्यमातृन सामायिक ठिकाणी समारदांच्या प्रत्यक्ष उपिश्च कर्नियायात आलेल्या विविध नियमांच्या अनुसार, तसेच त्या आणि त्यासह वाचा सामाय्य परियक क्रमांक १८ १०० कर्मांक २० १२०० दिनांकीत ०५ मे २०२०, क्रमांक १० १२ पिएकक क्रमांक २० १२०० दिनांकीत ०५ मे २०२०, क्रमांक १० १२ पिएकक क्रमांक ०० १२०० दिनांकीत ०५ से २०२०, क्रमांक १० १२ पिएकक क्रमांक ०० १२०० दिनांकीत ०५ से २०२०, क्रमांक १० १२ पिएकक क्रमांक ०० १२०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ (असलेली अन्य परिएकके ज्यात परिएकक दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ (असलेली अन्य परिएकके ज्यात परिएकक व्रावंध अंक इंडिया यांनीही जारी केली आहेत (सेबी परिएकक १० व्यावंधिक सर्वसाधारण समेच्या सुचनेन्या इलेक्ट्रीनंक अशा सभासदांना पाठविण्याची प्रक्रिया दिनांक १२ जुलै २० पार्टीसिप्टंस आणि कंपनीच रेकिस्ट्रार आणि शिक्युरिटो अंड एक्स वर्षाध सर्वसाधारण समेच्या प्रक्रिया वर्षाण अक्षर ट्रास्फ्टर स्वावंध सर्वसाधारण समेच्या सुचनेत देण्यात आला आहे. केण पार्थीत सर्वसाधारण समेच्या सुचनेत देण्यात आला आहे. केण पार्थीत सर्वसाधारण समेच्या सुचनेत देण्यात आला आहे. केण पार्थीत मार्याचा स्वावंध अक्षराण अर्थीत सर्वसाधारण समेच्या सुचनेत देण्यात आला आहे. केण पार्थीत मार्याचा स्वावंध कर्याच अस्थात आला वर्षाच काणाच्या साम्याच्या साम्याच्या स्वावंध कर्याच करमाच्या वर्षाच काणाच्या काणाच्या साम्याच्या करमाच सर्वाच लिंक सर्वसाधारण समेच्या वर्षाच करमाच्या करमाच करमाच १०० व्याव तर्नुद्धांच क मतदान सुचिया मताधिकार हे गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी (कट असलेल्य समाणांच्या प्रमाणाच अलेल्या स्वावंध अत्यात वर्षाच सर्वसाधारण समेच्या स्वतंत उपलब्ध कर्कल दिलंली इलेक्ट्रीनिक मतदाना सुचिया मताधिकार हे गुरुवार दिनांक १ ऑगस्ट वर्षाच अत्यात वर्षेह आणि अस्था स्वावंध सर्वसाधारण समेच्या सुचनेत करण्यात वर्षाच करमाच सर्वसाधारण समेच्या सुचनेत नमुद केले करण्यात आलेले नाही असे समामाय प्राचंन करण्याची सेक्स सर्वसाधारण समेच्या सुचनेत नमुद केले करलेले आहे अस्था कर्माचंव सर्वसाधारण समेव्या सुचनेत करणाचची संभी मिळणार नाही अस्था सर्वसाधारण समेव्या सुचनेत करणाचची स्वावंध सर्वसाधारण समेव्या सुचनेत करणाचची सर्वसाधारण समेव्या सुचनेत नमुद केले करण	लिमेटेड (कंपनी ) यां ते का कि से के प्रति हिरावाय, कंपनी का का का सिवाय कि ति हिरावाय, कंपनी का कह वाचा सेवी (लिहिट २० दिनांकीत ०८ एवं दिनांकी ०० थां ते ते र०२३ आणि ०० अं रावाय कि ति र०० वर्षांकी एवं करण्या प्रति तसेच त्यासक वितं वर्षांक वर्षांकी करण्या प्रति तसेच त्यासक वितं वर्षांक वर्षांकी करण्या प्रति तसेच त्यासक वितं वर्षांक वर्षांकी करण्या प्रति तसेच त्यासक वितं वर्षांकी करण्या स्थाय होता वर्षांकी करण्या स्थाय होता वर्षांकी वर्षांकी करण्या स्थाय होता वर्षांकी वर्षांकी करण्या स्थाय होता वर्षांकी करण्या स्थाय होता वर्षांकी करण्या स्थाय होता होता होता होता होता होता होता होता	तिसी )/ अन्य मान्यताः  गवदा २०१३ (कायदा)  गवदा २०१३ (कायदा)  गवदा २०१३ (कायदा)  गवदा २०१०, क्रमांक  सेंबर २०२० आणि करण  उ उल्लेख एमसीए पंचा  सेंवर २०२२ आणि करण  उ उल्लेख एमसीए पंचा  सेंवर २०२३ यांचा  सेंवर २०२३ - १४ क  त आली आहे,  गवदा वर्ष २०२३- १४ क  त आली आहे,  गवदान प्रायत्केट लिए  गवदान प्रायत्केट लिए  संस्थळ अर्थ्य आनुसार र  यासाठी गृहीत धरण्यात न  स्थळ अर्थ्य आनुसार र  वासाठी गृहीत धरण्यात न  स्थळ अर्थ्य आनुसार र  स्थळ अर्थ्य आनुसार र  स्थळ अर्थ्य आनुसार र  स्थळ अर्थ्य आनुसार र  स्थळ अर्थ्य अर्था  संभिचेड (बीएसई) यांचे  स्थळ अर्था  संभिचेड (बीएसई) यांचे  स्थल अर्था  संभाव अर्थे संभव्य  संभाव संभव्य  संभाव संभव्य  संभाव संभव्य  संभाव संभव्य  कराता तांचिक समस्य  क्रारा अर्थेला तसेंच संभिचे  करताना तांचिक समस्य  क्रारा आर्थेलात संभव्य  कराना तांचिक समस्य  क्रारा आर्थेलात संभव्य  कराना तांचिक समस्य  क्रारा आर्थेलात संभ्य संभवं  कराना तांचिक समस्य  क्रारा प्रायत्ना तांचिक समस्य  क्रारा प्रायंकात समस्य  क्रारा वांचिक समस्य  क्रारा प्रायंकात समस्य  क्रारा वांचिक समस्य  क्रारा च्या वांचिक समस्य  क्रारा च्या वांचिक समस्य व	वर्षिक सर्वसाधारण र प्राप्त दृकश्राव्य माध्यमं प्राप्त दृकश्राव्य माध्यमं प्राप्त दृकश्राव्य माध्यमं प्राप्त दृकश्राव्य माध्यमं प्राप्त तरत्त्वराच्या अनु द्वस्वता अनि अव पर्याप्त आलेली अन्य परि अव	(ओएव्हीएम) यांच्या तार आणि त्या अंतर्गत । अधिनयम २०१५ । १३ एप्रिल २०२०, पत्रके आणि अलीकडचे गार आहे ) आणि लागू क्युरिटीज औड एक्स्वेज अंड एक्स्वेज जंक कंपनी । त्यांचित अंतर्गत । अधिन त्यांचित अधिन त्यांचित अधिन त्यांचित । अधिन त्यांचित अधिन त्यांचित । अधिन त्यांचित अधिन त्यांचित । अधिन त्यांचित व्यांचित । अधिन त्यांचित । अधिन त्यांचि		EEC KYN/T /2024-
वह्हा 5 सी. जि.   जिस्में वेशी) पूर्ण पुंबई उप- रेवली ता सर्ज्ञ. पुंबई हाऊ. ग्राच्या ते करू. ताबा, किंवा किंवा असर्व अस् अस् अस् अस् अस् अस् अस् अस् अस् अस्	माध्यमातृन सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थि वनविष्ययात आलेल्या विविध नियमांच्या अनुसार, तसेच ल्या आमान वारापत्रक क्रमांक १४/२० क्रमांक २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२०, क्रमांक १०/२० परिपत्रक क्रमांक १०/२०२३ दिनांकीत ०५ मे २०२०, क्रमांक १०/२०२३ दिनांकीत ०५ से २०२०, क्रमांक १०/२०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ (असलेली अन्य परिपत्रके ज्यात परिपत्रके दिनांकीत ०५ जान्या वार्ड अगंक इंडिया यांनीडी जाजी कर्नी आहेत दिनांकीत ०५ जान्या वार्ड अगंक इंडिया यांनीडी जाजी कर्नी आहेत दिनांक १२ जुलै २० पार्टीसिरेटस आणि कंपनीच रिजस्ट्रार आणि शिक्युद्दें औड एक वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रकृत्या दिनांक १२ जुलै २० पार्टीसिरेटस आणि कंपनीच रिजस्ट्रार आणि शिक्युद्दें औड एक वार्षिक सर्वसाधारण सभेचा प्रकृत्या दरम्यान होणाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा प्रकृत्या दरम्यान होणाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत देण्यात आला आहे. कंपच्या माध्यमातृत उपस्थित असणाच्या सभासतांची संख्या प्रचान्या सामायतांची संख्या प्रचान्या सम्यातांची संख्या प्रचान्या सम्यातांची संख्या प्रचाना राज्या कर्माच्या वार्षिक असलेल्या सुचनेत देण्यात आला आहे. कंपच्या माध्यमत्वात्र उपस्थित असणाच्या समायतांची संख्या प्रचाना राज्या कर्माच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रचान राज्या कर्माच्या क्राणाच्या असणाच्या सामायतांची संख्या प्रचान राज्या कर्माच्या क्राण्या स्वाच्या क्राणाच्या क्राणाचच्या क्राणाचच्या क्राणाचच्या क्राणाचचच्या क्राणाचचचच्या क्राणाचचच्या क्राणाचचचचचकक्र कर्ला दिलेला इलेल्डिय मत्तावाच्या स्वरंत आणाचचचचचचचचकक्र कर्लाच्या क्राणाचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचच	स्तीशिवाय, कंपनी का सह वाचा संवी (लिस्टें- सह वाचा संवी (लिस्टें- स्व दिनांकीत ०८ ए २० दिनांकीत ०८ ए २० दिनांकीत २८ डिरं (यापुढं ज्यांचा एकतित री २०२३ आणि ०७ ओ रा पंजा स्व	यदा २०१३ (कायदा)  रंग ऑक्लिगेशन्स औड हि  प्रिल २०२०, कर्माक  सेंबर २०२० आणि करण  उल्लेख एमसीए परिष  करवे २०२० आणि करण  उल्लेख एमसीए परिष  करवे १०२३ - १४ क  त आली आहे,  श्रीय वर्ष २०२३ - १४ क  त आली आहे,  श्रीय वर्ष २०२३ - १४ क  त आली आहे,  श्रीय वर्ष १०२३ - १४ क  त आली आहे,  इंडिया प्रायक्हेट लिए  व्या माध्यमातृन होणाऱ्या मतद  प्रायताठी गृहीत घरण्यात ग्रे  ग्रायत अलुसार अनुसार ।  स्थळ www.indiaf  सिटेड (बीएसई) याचे  क्रात तसेच नेंडिय प्रायति ।  इंडिया (लिस्टिंग अं  त ममुद करण्यात आलेल  द्विया ) सभासदांना इ  स्वान प्रदेतीने मतदान सिक्  धारण सभेला व्हीसी / अ  मतदान पद्धतीने मतदान करण  वर्ष वांच्या माध्यमातृन उप  तंच्या माध्यमातृन उप  रान पद्धतीने मतदान करण  वर्ष वांच्या माध्यमातृन उप  रान पद्धतीने मतदान करण  वर्ष वांच्या माध्यमातृन उप  रान पद्धतीने पतदान करण  वर्ष वांच्या माध्यमातृन उप  रान पद्धतीने पतदान स्वरण  कर्माच्या असलेन  कता तसेच श्रीमती पल्ल  स्वरान प्रह्मतीन स्वरान सम्भाग  सती दूरस्थ इ मतदानासा  मतदान पद्धतीन पत्था संकर्मक्ष्या  करताना तांत्रिक समस्य  क्राता प्रस्के श्रीमती पल्ल  करताना तांत्रिक समस्य  क्राताना तांत्रिक समस्य  प्रायताना तांत्रिक समस्य  प्रवाना तांत्रिक समस्य  प्रवाना तांत्रिक समस्य  प्रवाना विवाक समस्य  प्रायताना तांत्रिक समस्य  प्रवाना विवाक समस्य  प्रायताना विवाक समस्य  प्रवाना विवाक समस्य  प्रवान	च्या तरतुर्दोच्या अनु- इस्लाजार रिस्वायरमेंट्र १५/ २०२० दिनांकीं रथात आलेली अन्य परि श्रित असा करण्यात ये- स्वायत आलेली अन्य परि श्रित वा वार्षिक अहवाल भासदांचे इ मेल तपशी सेट्रेड) योज्यालक नेतिर स्वायत अस्तित अहुनार स्वायत अस्तित सहभाग घेण वार्षिक अतुनार एए साम्याय अस्ति वार्षिक अतुनार स्वायत अस्ति वार्षिक सर्वायाल सेतिर स्वायत्य अस्ति। सेत्र अस्ति अस्ति अस्ति स्वायत्य अस्त्र स्वायत्य अस्त्र स्वायत्य स्वायत्य अस्त्र स्वायत्य स्वायत्य अस्त्र स्वायत्य स्वायत्य अस्त्र स्वायत्य स्वायत्य स्वायत्य स्वायत्य अस्त्र स्वायत्य स्वाय स्वायत्य स्वायय्य स्वायः स्वायय्य स्वाययः स्वायय्य स्वायय्य स्वाययः स्वायय्य स्वाययः स्वा	तार आणि त्या अंतर्गत स ) अधिनियम २०१५ स १ अप्रिल २०२०, पत्रके आणि अलीकड चे ११ १ प्रिल २०२०, पत्रके आणि अलीकड चे ११ मेलच्या माध्यमातृत ल कंपनी / डिपॉझिटरी जैंड एक्स्वेंज श एक्सवेंज औड एक्सवेंज श एक्सवेंज आणि ही ही करण्यात आली आहे. भाग घेण्याच्या प्रक्रियेचा याच्या प्रक्रियेचा सम्प्रस्ती अध्या सम्प्रस्ती एत्या तोच्या पर्वाचित प्रच्या सम्प्रस्ती एत्या याच्या याच्या प्रक्रिय प्रवाचित प्रच्या सम्प्रस्ती एत्या याच्या याच्य याच्या याच्		EEC KYN/T /2024-
बढ्ढा इ. सी. ती.   ळकर   ध्ये वेशी)   पूर्ण् पुंबई   उप- देवली   स. स्र.   पुंबई   हो कि.   स. स.   पुंबई   हो के.   स. स.   पुंज्   हो के.   स. स.   स. स. स.   स. स. स.   स. स. स. स.   स. स. स. स. स. स.   स.	अणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २० क्रमांक २०/ २० क्रमांक २०/ २० हिनांकीत ०५ में २०२० क्रमांक १०/ २० व्यानांक विकास परिपत्रक हिनांकीत ०५ जानेवा बोर्ड ऑफ इंडिया यांनीही जारी केली आहेत (सेबी परिपत्रक १७ व्या वार्षिक सर्वसाधरण समेच्या सुननेव्या इलेक्ट्रानिक १९ जुलै २० पार्टीसिपंटस आणि कंपनीचे रिकस्ट्रार आणि शेशर ट्रान्थर १० व्या वार्षिक सर्वसाधरण सोक्या सुननेव्या इलेक्ट्रानिक ११ जुलै २० पार्टीसिपंटस आणि कंपनीचे रिकस्ट्रार आणि शेशर ट्रान्थर प्रक्रिया कांपिट व्यवहार पंत्रालय आणि सिक्युरिटी औड एक्ट वार्षिक सर्वसाधरण समेच सहभाग घेण्यांची प्रक्रिया आणि वार्षिक सर्वसाधरण समेच सहभाग घेण्यांची प्रक्रिया आणि वार्षिक सर्वसाधरण समेच्या सुचनेत देण्यात आला आहे. कंप यांच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या समासदांची संख्या गंजाणि वित्तीय वर्ष २०२२ २४ साठीचा कंपनीचा वार्षिक सर्वसाधरण समेच्या सुचनेत देण्यात आला आहे. कंप यांच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या समासदांची संख्या गंजाणि वित्तीय वर्ष २०२२ २४ साठीचा कंपनीचा वार्षिक सर्वसाधरण सर्वन्यत अर्पता त्रान्व वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर्ष वर	२० दिनांकीत ०८ ए २० दिनांकीत २८ छि: २० दिनांकीत २८ छि: पण्डे ज्यांचा एकतित री २०२३ आंचा एकित री २०२३ आंचा पण्डे प्रति तसेव लासक दिव स्थारिक स्थार	प्रिल २०२०, क्रमांक सेवर २०२० आणि करर विवाद २०२२ आणि करर वा उल्लेख एमसीए परिप कर वा वा सेवर वा सेवर २०२३ - २४ क त आली आहे, ज्या सम्मान्य होंचा प्राप्त के के लिए के कि के	१७/ २०२० दिनांकीः  ग्यात आलंली अन्य पारं  ग्यात आलंली अन्य पारं  ग्यात आलंली अन्य पारं  ग्रावेश आहे आणि जी िस्  रिताचा वार्षिक अहवाल  ग्रावेश आहे आणि जी िस  रिताचा वार्षिक अहवाल  ग्रावेश आहे आणि जी िस  रिताचा वार्षिक अहवाल  ग्रावेश अहवाल  ग्रावेश अहवाल  ग्रावेश अहवाल  ग्रावेश संदिष्ट । यांच्याक  ग्रावेश संदष्ट । यांच्याक  ग्रावेश संद्र संदष्ट । यांच्य संद्र	ा १३ पप्रिल २०२०, पत्रके आणि अलंकिङके वा स्वा आहे अाणि लागू क्युरिटीज औड एक्स्बेज में इन केरानी मध्यमातून के कंपनी / डिपॉझिटरी गीकृत आहेत. आणि ही कि कंपनी मध्यमात्र मध्यमात्र मध्यमात्र से भीणि त्यात नोजर रिक्वायर मेंट्र (एनएसडीएल) नियम २० आणि त्यात नोजर विवाचन मामदान प्राम्व त्याना प्राम्व नवदान प्रदक्षी मतदान प्रकल त्याना स्वा माम्व त्याना एणं झाल्यानंतर कंपनीचे ठां ता उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ घेक ठां ता उपलब्ध असलेले असलेले उपलब्ध असलेले असलेले उपलब्ध असलेले असलेले उपलब्ध असलेले उपलब्ध असलेले असलेले उपलब्ध असलेले उप		EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/1 /2024- EEC KYN/1 /2024-
ते.   ठकर  ध्ये ।श्यो ।श्यो ।श्यो पूर्ण हां उप- व सर्व त स्र हे. सेंग्रह हैं हां उप- के का प्रमुख हैं हां उप- हां के का प्रमुख हैं हां अप ते हां स्थान स्यान स्थान स	परिपज्रक क्रमांक ०९,१०२३ दिनांकीत २५ साटेंबर २०२३ (असलेली अन्य परिप्रकं ज्यात परिप्रकं दिनांकीत २५ जाने बोर्ड ऑफ इंडिया यांनीही जारी केली आहेत (सेबी परिपज्रक १७ व्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या सुननेच्या इलेक्ट्रॉनिक अशा समासदांना पाठविण्याची प्रक्रिया दिनांक १२ जुलै २० पार्टीसिप्टेस आणि कंपोची राजस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्कर ए प्रार्टीसिप्टेस आणि कंपोची राजस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्कर ए प्रार्टीसिप्टेस आणि कंपोची राजस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्कर ए प्रार्टीसिप्टेस आणि कंपोची राजस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्कर ए प्रक्रिया कोपिट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युंटिंग और एक्स वार्षिक सर्वसाधारण समेच्या सुचनेत देण्यात आला आहे. कंप यांच्या माध्यमातृत उपस्थित असणान्या समासदांची संख्या गण्याचा वर्ष २०२२ २ २ साठीचा कंपनीचा वार्षिक अवतायाचा निर्माय कार्याच्या स्थामात्य अस्थाचा कार्याच्या अस्थाच कार्याच्या कार्याच्या अस्थाच अस्थाच कार्याच्या कार्याच्या अस्थाच अस्थाच वर्षाच्या अस्थाच स्थाच करणाच्या संयाच प्रार्था संयाच प्रार्था स्थाच स्थाच वर्षाच्या अस्थाच करणाच्या संयाच प्रार्था संयाच प्रार्था संयाच प्रार्थ करणाच्या संयाच प्रार्थ कर्याच्या करणाच कर्याच्याच संयाच प्रार्थ कर्याच करणाच्या संयाच प्रार्थ करणाच्या संयाच प्रार्थ करणाच्या संयाच प्रार्थ करणाच करणाच्या संयाच प्रार्थ करणाच संयाच करणाच वर्षाच करणाच वर्षाच करणाच माध्याच प्रार्थ करणाच करणाच आण्याच आण्याच संयाच प्रार्थ करणाच करणाच्याच संयाच अस्थ वर्षाच करणाच्याच संयाच अस्थ आण्याच करणाच कर्याचच अस्थ वर्षाच कर्य करणाच माध्याच प्रार्थ करणाच करणाच करणाच आण्याच अध्य सर्याच करणाच करणाच अस्थ करणाच कर्य करणाच कर्याचच वर्षाच कर्य	्यापुढं ज्यांचा एकत्रितत री २०२३ आणि ०० अं री २०२३ आणि ०० अं री २०२३ आणि ०० अं रा ज्या प्रांत घेषण्य प्रतित तसेच व्यासक वित्तं २२ रोजी पूर्ण करण्या प्रतित तसेच व्यासक वित्तं रेस व्यासक वित्तं चित्रं के इस तदान प्रक्रियेच्या म ती कायदा २०१३ चे क का संस्थात निर्धारित करण्य इस तावान कंपनीच संकेत उपलब्ध करून वेर स्प्यासक वोष्ट्र के एस्प्यासक वोष्ट्र के रा क्याचेच वित्यस्य स्वास्य (दूरस्य इस तदान म् अर्थिक तारीख रोजी। इस ततावान कंपनिक स्वत्यास्य स्वास्य कंपनिक स्वत्यास्य स्वास्य कंपनिक स्वत्यास्य स्वास्य कंपनिक स्वत्यास्य स्वास्य कंपनिक स्वत्यास्य स्वास्य कंपनिक स्वत्यास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य सम्याध्य स्वास्य स्वास्य सम्याध्य स्वास्य स्वास्य सम्याध्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य सम्याध्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य सम्याध्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य सम्याध्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य सम्याध्य स्वास्य स्वस्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य स्वास्य	ा उल्लेख एमसीए परिप ंक्टोबर २०२३ यांचा सम ता येणार आहे. तीय वर्ष २०२३- २४ क ता आली आहे, ज्या सम् म्म इंडिया प्रायव्हेट लिंगि यांनी जारी केलेल्या पा च्या माध्यमातृन होणाच्या मतव त्मा १०२ च्या अनुसार च्या माध्यमातृन होणाच्या मतव त्मा १०२ च्या अनुसार मध्यमातृन होणाच्या मतव त्मा क्षा अनुसार सम्बद्ध	त्रके असा करण्यात येर गायेश आहे आणा जी हैं स्ता वार्षिक अहवाल भासदांचे इ मेल तपशी स्पेक्श अहावाल भासदांचे इ मेल तपशी स्पेक्श अनुसार पूराकाच्या अनुसार पूराकाच्या अनुसार पूराकाच्या अनुसार पूराकाच्या अनुसार पूराकाच्या अनुसार पूरा तार्षिक सर्वतार्थिक सर्वतार्था का स्वीकंत सरकामा येथा अहे अहिंदि स्ता प्रक्रिकेत सहसार्था का स्वीकंत सरकामा येथा अहे अहिंदि हों सिंकारेश अध्या अहे अहिंदि हों सिंकारेश अहे इस्का सामा अहिंदि हों सिंकारेश के सिंका	गार आहे ) आणि लागू क्युरिटीज औड एक्स्केंज क्युरिटीज आहेत. आणि व्याप्त में भूक्य क्युरिटीण		EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024-
ळकर  ध्ये  श्ये  श्ये  श्ये  श्ये  श्ये  पूर्ण   सम्रक   सम्र	बोर्ड ऑफ इंडिया यांनीही जारी केली आहेत ( सेबी परिपत्रके १७ व्या वार्षिक सर्वसाझरण समेच्या सुननेच्या इलेक्ट्रानिक १९ ज्या वार्षिक सर्वसाझरण समेच्या सुननेच्या इलेक्ट्रानिक १९ जुलै २० पार्टीसपंट्स आणि कंपनीचे रिकस्टार आणि शेअर ट्रान्टफर ए प्रक्रिया कांगीरेट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटी औड एक्स वार्षिक सर्वसाझरण समेच सक्याण प्रेणच्या प्रकृत्या आणि इत सर्वसाझरण समेच सक्याण प्रेणच्या सुकनेत रोण्यात आला आहे. कंप यांच्या माध्यमातून उपस्थित असणाच्या सममस्यांची संख्या गण्आणि वित्तीय वर्ष २०२२ - २४ साठीया कंपनीचा वार्षिक अवतामावा - report येथे तसेच स्टांक एक्सचें ज संकतस्थव जातामावा - report येथे तसेच स्टांक एक्सचें ज संकतस्थव नंत्रालय स्टांक एक्सचें अंकतस्थव असणाच्या सामस्यात्र उपस्थित असणाच्या समासदांची संख्या गण्आणि वित्तीय वर्ष २०२२ - २४ साठीया कंपनीचा वार्षिक अतामावा - report येथे तसेच रांक एक्सचें ज संकतस्थव नंत्रालय स्टांक एक्सचें अंकतस्थव अंपांच संकतस्थव कामावा केत्या (त्राव्वाच्या केत्या तस्य एक्सचें अंकतस्थव कामावा केत्या वार्षिक सर्वसाझारण समेच्या सुरस्थ इ मतदान आणि वार्षिक सर्वसाझारण समेच्या सुरस्थ इ मतदान आणि वार्षिक सर्वसाझारण समेच्या त्रात्वाच प्रवस्थ कामावा केत्रात्वाच अनुसार तसेच व्यास्थ वेळवें करण्यात आलेल्या सुधारणा आणि सिक्युरिटीज अधिनियम २०१५ चा तरातुत्वीच्या अनुसार तसेच व्यास्थ वेळवें करण्यात योल्व हर्णा सुधारणा आणि सिक्युरिटीज अधिनियम २०१५ चा तरावाच १०० स्वर्णात योल्व हर्णा सामावाच प्रमाणा केत्र सुधारण प्रचिव प्रमाण केत्र सुधारण प्रमाण वेळेनुसार) असे सम्पाणा अक्तचत्व स्वर्णा सम्पाण अधिक सर्वसाधारण स्थाय स्वर्णान आणि अधिक सर्वसाधारण सोण्या अस्तेल आणि आधिक सर्वसाधारण सोण्या असे सममागाधारक ज्यानीवाचिक सर्वसाधारण सोण्या सुवनेत कर्लेख आडे असे सममागाधारकच्या वार्षिक सर्वसाधारण संभाय स्वर्णान आणि असे सममागाधारकच्या वार्षिक सर्वसाधारण सोण्या स्वर्णान कर्यानी स्वर्णान सर्वाचाण सर्वाचा स्वर्णान सर्वाचाण स्वर्णान सर्वाचाण करावीच सर्वाचाण स्वर्णान सर्वाचाण स्वर्वचाण असेच वार्योज करन लोग इन आयडी आणि पासवर्ड प्रपत्त सर्वचाण स्वर्वच कोलिक सर्वाचाण स्वर्वच कोणावाही स्वरूपाच्या शंका असतील तर आणाण अस्य कोणावाही स्वरूपाच्या शंका असतील तर अपणाण अस्व कोणावाही स्वरूपाच २२ २०००००००००००००००००००००००००००००००००	) यांच्या अनुसार घेण्या प्रति तसेय त्यासह विदं २२ रे जोजी पूर्ण करण्या प्रति तसेय त्यासह विदं २२ रे जोजी पूर्ण करण्या प्राच्यासह विदं २२ रे जोजी पूर्ण करण्या प्राच्यासह विदं २२ रे जोजी पूर्ण करण्या प्राच्यासह विदं २२ रे जोजी प्रति के स्वत्यान प्रतिकृषे इंडिया स्वयं विद्यासह विदं २० रे जो का सम्बंद्धा निर्मार्ट त करण्यासह विदं विद्यासह विद्यास	ात येणार आहे.  तीय वर्ष २०२३- २४ क तिय वर्ष २०२३- २४ क त आली आहे, ज्या स  म इंडिया प्रायव्हेट लिगि  यांनी जारी केलेल्या पा  च्या माध्यमातृन होणाऱ्या  स्थान अप्पर्था साध्यमातृन होणाऱ्या  स्यान १०३ च्या अनुसार ।  स्यान १०३ च्या अनुसार ।  स्यान अप्पर्था तांविक सप्प्यान ।  तस्य अप्पर्था तांविक स्वयंत्र ।  तस्य अप्पर्था तांविक सम्पर्या अलेल्  होया ) सभासदांना ।  कंपनीच्या एक्ला पेड ।  कंपनीच्या पक्ला पेड ।  कंपनीच्या पक्ला पेड ।  कंपनीच्या पक्ला पेड ।  कंपनीच्या एक्ला पेड ।  कंपनीच्या पक्ला ।  स्वा पद्धतीने मतदान क  धारण समेला क्रीसी / अ  मतदान पद्धतीने मतदान क  स्वा वार्षिक सर्वसाआरण  वर्ष यांच्या माध्यमातृन उप  विक माध्यमातृन नगिंगि  रेजी कंपनीचे समभाग  क्रिती इएस्थ इ मतदानासा  सतदानासाठी वापरू ।  क्रिता उपलब्ध असले  कता तसेच श्रीमती पल्ल  कतात तसेच श्रीमती पल्ल  क्राता वाजिक समस्य  क्राता वाजिक समस्य ।  अण्ठाता क्राता वाजिक समस्य ।  अण्ठाता ताजिक समस्य ।	रिताचा वार्षिक अहवात् भासतांचे इ मेल तपशी मेटेड) यांच्याकडे नींदर् रपत्रकाच्या अतुस्रार पूर प्रमानवान्य अतुस्रार पूर प्रमानवान्य अतुस्रार पूर प्रमानवान्य अतुस्रार पूर प्रमानवान्य अतुस्रार प्रमानवान्य अतुस्रार प्रमानवान्य वार्षिक सर्वसाधारण सम् यार्षा आहे. वार्षिक सर वार्षिक सर्वसाधारण सम् यार्षा आहे. वार्षिक सर वार्षिक सर्वसाधारण सम् यार्षा अति वार्षा वार्षिक सर वार्षा वार्षा वार्षा स्रमानवान्य प्रमानवान्य अंड डिस्क्स पान ) नियम २०१४ चा विल्वांशान्य अंड डिस्क्स पान विल्वांशान्य अंड डिस्क्स पान अंड प्रमानवान्य पान समाना पान्य पान अस्तित्व सर्वस्य इ स्थान पान्य पान स्थान पान्य पान पान्य पान पान्य पान	इ मेलच्या माध्यमातून ल कंपनी / डिपॉझिटरी गीकृत आहेत. आणि ही र्ग करण्यात आहेत आणि ही र्ग करण्यात्य आहितपेवा याच्या प्रक्रियेचातपशील ला व्हीसी / ओएव्हीएम र्मसाधारण सभेषी सूचना estor -relations / yeseindia.com आणि सेटंड (एनएसडीएल) नियम २० आणि त्यात तोजर रिक्वायरमेंट्स ) रण्यासाठी एनएसडीएल येत आहे. सभासदांक डे उपलब्ध सभासदांक डे उपलब्ध सभासदांन उपलब्ध सभासदांन उपलब्ध सभासदांन उपलब्ध सभासदांन उपलब्ध सभासदांन उपलब्ध सभासदांन उपलब्ध समावांन प्रस्ता सन्दान पदांन अहल उपलब्ध असलेले अहल यांचाच संदर्भ घेठ oting@nsdl.co.in तात उपलब्ध असलेले अहल यांचाच संदर्भ घेठ oting@nsdl.co.in		EEC KYN/1 /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/1 /2024- EEC KYN/1 /2024- EEC KYN/1 /2024-
में पूर्ण मुंबई उप- वली सर्व सक्र. सुंबई सक्र. सुंबई सक्र. सुंबई सक्र. सुंबई सक्र. सुंबई सक्र. सुंबई सक्र. संबंध सक्र. संबंध सक्र. संबध सक्र. संबध सक्र. संबध सक्र. संबध सक्ष. संबध सक्ष. संबध संबध संबध संबध संबध संबध संबध संबध	अशा सभासदांना पाठविण्याची प्रक्रिया दिनांक १२ जुलै २० पार्टीसिप्टंस आणि कंपनीच रिजस्ट्रार आणि शेजर ट्रान्स्फर र प्रक्रिया कांगेरिट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटी औड एक्स वर्षिक सर्वसाधारण सभेन सरुभाग घेण्याची प्रक्रिया कांगेरिट व्यवहार सहभाग घेण्याची प्रक्रिया कांगेरिट व्यवहार सहभाग घेण्याची प्रक्रिया आणि द्रायाची कांगेरिट व्यवहार सहभाग घेण्याची प्रक्रिया आणि द्रायाची सर्वसाधारण सभेन्य सरुभाग देण्याचा आप्रकारी सर्वसाधारण सभेन्य सुक्तेत देण्यात आला आहे. कंप यांच्या माध्यान्ति प्रवस्ताचारण सभेन्या सुक्तेत देण्यात आला आहे. कंप यांच्या माध्यान्ति उत्तर देण्यात आला आहे. कंप आणि वित्तीय वर्ष २०२३- २४ साठीचा कंपनीचा वार्षिक अगायावी नात्कार यांचे सकेत स्थल कंप कंप होंचे होते स्थल स्थल कंप कंप होंचे होते स्थल स्थल कंप कंप होंचे होते हुए स्थल हेंचे हिन्स्स्थ इस्तदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या द कायाचो कला १०८ व्या तरहर्तिच्या अनुसार तार्पिक सर्वसं यांनी उपलब्ध करून दिलेली इलेक्ट्रानिक मतदान सुविधा मताधिकार हे गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी (कट असलेल्या समाणांच्या प्रमाणाया अलंक्षाता अतितीत, दूरस्थ पात्तीय समाणांच्या प्रमाणाय अलंक्षाता अतितीत, दूरस्थ (भारतीय प्रमाणा वेळेनुसार) ग्रंद करण्यात येईल, या कालावधीत सभ परम्पसडीएल यांच्याकडून वंद करण्यात येईल, असे समामाण प्रमुत्ता नामूद केले करण्यात येईल, वार्षिक सर्वसाधारण सभे असे समामाणायक ज्यांनीचार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नामूद केले करण्यात ओलेले नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभे असे समामाणायक ज्यांनीचार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत केलेले आहे असे समामाण्यारकचुं यार्षिक सर्वसाधारण सभे असे समामाणायक कंपनीची समसत्त झालेली आहे आणि जिल्या प्रमुत्ता तेला करण्याची संभी मिळणार नाही. अशा किंपनीक सर्वसाधारण सभेच विनंती करून लाग इंग आयडी आणि पासवर्ड प्राप्त करणाची संभी मिळणार नाही. अशा कोणाचीह कर्यक्रावा वार्य करणाची संभी मिळणार नाही आहे सर्वसाधारण अस्ते वार्य करणाची सर्वसाधारण सम्याचा युकर शक्तो तो व्यवती हो करणाचची संभी मिळणार नाही आहे सर्वसाधारण सममाणायक्ती अपलेल करणाची संभी मिळणार नाही अस्ति करणाच्याच करणाची संभी मिळणार नाही अस्ति करणाव करणाची संभी मिळणार नाही अस्ति करणाव्याच करणाची संभी मिळणार नाही अस्ति करणाव्याच करणाची संभी मिळणार नाही कर्याच वार्याच करणाची संभ	२४ रोजी पूर्ण करण्या	त आली आहे, ज्या सः म इंडिया प्रायत्वेट लिंगि यांनी जारी केलेल्या पा च्या माध्यमातृन होणाऱ्या माध्यमातृन होणाऱ्या मत्य लम १०३ च्या अनुसार । स्थ्यमातृन होणाऱ्या मत्य लम १०३ च्या अनुसार । स्थ्यक <u>www.indiaf</u> मिटेड (बीएसई) यांचे मा तसेच नेंशनल सिक् म्यात आले आहे. इान जमेंट औड एँडमिनिस्ट्रेश क इंडिया (लिस्टिंग अं मा सेचा चेंशनल सिक् म्यात आलेल् तुविया ) सभासदांना । कंपनीच्या एकूण पेड । ला सोमवार दिनांक १० अग्रेम्ट २०: दान पद्धतीने मतदान करण दान पद्धतीने मतदान करण स्थारण सभेला ब्हीसी / अं मतदान पद्धतीने मतदान करण त्या यार्थिक सर्वसाधारण व यांच्या माध्यमातृन नर्गार्थि रोजी कंपनीचे समभाग कती दूरस्थ इ मतदानासा मतदानासाठी वापरू शर करताना तांत्रिक समस्य कि साधु शकतात. करताना तांत्रिक समस्य करताना तांत्रिक समस्य वर्षि साधु शकतात.	भासदांचे इ मेल तपशी मंदेड) योज्याक है नोरा रिराजकाच्या अनुसार पुर राजकाच्या अन्या पुर राजकाच्या वार्षिक सर्वसाधारण सर्वे राजकाच्या वार्षिक सर्वसाधारण सर्वे राजकाच्या अस्ति सर्वसाधारण सर्वसाधारण सर्वसाधारण राजकाच्या प्रसामाण भांद्रवतात अग्र सम्भाग भांद्रवतात सर्वा सहस्य हा सम्भाग भांद्रवतात सर्वा सहस्य सहस्य हा सम्भाग योज्या सम्भाग राजकाच्या पुर्म हुस्साधा स्वया स्वया पुर्वा दूरस्य इ राजकाच्या प्रसामा राजकाच्या प्रसामा राजकाच्या प्रसामा राजकाच्या साम्भा राजकाच्या स्वया स्वया प्रसामा राजकाच्या साम्भा राजकाच्या साम्भ	ल कंपनी / डिपॉझिटरी गीकृत आहेत. आणि ही करण्यात आली आहेत. भाग घेण्याच्या प्रक्रियेचा याच्या प्रक्रियेचायपशील ला व्हीर्सी / ओएव्हीएम स्माधारण सभेची सुचना estor -relations / secindia.com आणि मेटेड (एनएसडीएल) नियम २० आणि त्यात तोजर रिक्वायरमेट्स ) प्रण्यासाठी एनएसडीएल येत आहे. सभासदांचे सभासदांकडे उपलब्ध सकाठी ०९. ०० वाजता (भारतीय मतदान प्रारूप त्यानंतर मतदान प्रक्रप त्यानंतर मतदान प्रकर्प त्यानंतर मतदान प्रक्रप त्यानंतर मतदान पर्वतीने मतदान क्र शकतात. मात्र त्यांना एाँ झाल्यानंतर कंपनीचे oting@nsdl.co.in कडे आधीच नोंदणीकृत ता उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ घेक oting@nsdl.co.in मत्न लॉग इन करताना  साद एनएसडीएल हेल्प २- ४८८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प डेस्क		EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024-
मुंबई उप- वली । सर्व सक्र. रोड, सुंबई सक्र. सुंबई सक्र. सुंबई सक्र. सुंबई सक्र. सांच्या प्रफूट करू तबा सक्वा	प्रक्रिया कांपीरेट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटी औड एक्स् वार्षिक सर्वसाधारण संभेत्त सहभाग घेण्याची प्रक्रिया आणि द् त्पशील तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या यूचनेत देण्यात आला आहे. कंप- यांच्या माध्यमातून उपस्थित असणाच्या सभासदांची संख्या गण् आणि वित्तीय वर्ष २०२३- २४ साठीचा कंपनीचा वार्षिक अ annual -report येथे तसेच स्टॉक एक्स्चेंच संकेतस्थ्य त्रामाया -report येथे तसेच स्टॉक एक्स्चेंच संकेतस्थ्य त्रामाया -report येथे तसेच स्टॉक एक्स्चेंच संकेतस्थ्य नंशानल स्टॉक एक्स्चेंच आंक इंडिया लिम्टिड (फ्नएसइ) । यांचे संकेतस्थ्य https://www.evoting.nsdl.com व दूरस्थ इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या द् काथवाचे कलम १०८ च्या तरतुर्वाच्या अनुसार तमेच व्यासह वेळावेळी करण्यात ओलिल्या सुधारणा आणि सिक्युरिटीज अ अधिनियम २०१५ चा नियम ४४ यांच्या अनुसार तार्षिक सर्वस यांनी उपलब्ध करून दिलेली इलेक्ट्रीनिक मतदान सुविया प्रमाण वेळनुसार) वंद करण्यात येईल. या कालावथीत स्वर्ध प्रमाण वेळनुसार) वंद करण्यात येईल. या कालावथीत स्पर्ध (भारतीय प्रमाण वेळ नुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि आ प्रमाण वेळनुसार) वंद करण्यात येईल. या कालावथीत स्पर्ध पण्टासडीएल यांच्याकडून वंद करण्यात येईल. असे समभागाय आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत केलेले आहे असे समभागाधारकचुद्धा वार्षिक सर्वसाधारण पुन्हा मतदान करण्याची संधी मिळ्णार नाही. अशी कोणतिही व्यक्ती जो कंपनीकडून वार्षिक सर्वसाधारण पेथे विनंती करून लोग इन आयडी आणि पासवडं प्राप्त करू आहेत तो व्यक्ती / ती व्यक्ती त्याचा / तिचा सध्याचा युकर : कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर आणण ॥ स्वात तसेच ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७० येव संपक्त सामभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती हिमेंट स्वरूपात ज्या पण्रसडीएल यांच्याकडे आहेत : व्यक्तियात समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती हिमेट स्वरूपात सांडिएसएल यांच्याकडे आहेत :	स्वेज बोर्ड ऑफ इंडिया स्ट्य इ मतदान प्रक्रियेख्य स्टय इ मतदान प्रक्रियेख्य में न मतदान प्रक्रियेख्य में न मतदान प्रक्रियेख्य में न मतदान प्रक्रियेख्य में न मतदान प्रक्रियेख्य में मंग्रियंख्य में मंग्रियंख्य में मंग्रियंख्य में मंग्रियंख्य में मंग्रियंख्य में मंग्रियंख्य में मार्ग्य में मार्ग में मार्ग्य में मार्ग में मार्ग में मार्ग में मा	यांनी जारी केलेल्या पांच्या माय्यमातृत होणाच्या स्थमातृत स्थामातृत्व स्थामातृत्व स्थामातृत्व स्थामातृत्व स्थामातृत्व स्थामातृत्व होणाच्या आले आहे. द्वाना अले आहे. द्वाना अले आहे. द्वाना क्षमातृत्व होणा ) सभासदांना उकंपनीच्या पकृण पेड ली सोमचार दिनांक ०५ विनांक	रिपत्रकाच्या अनुसार पू  । मतदान प्रक्रियेत सह  ता प्रक्रियेत सह  ता प्रक्रियेत सह  वार्षिक सर्वताश्राण स्थे  येणार आहे. वार्षिक सर  वार्षिक सर्वताश्राण स्थे  येणार आहे. वार्षिक सर  वार्षिक सर्वताश्राण सा  वेणार आहे. वार्षिक सर  वार्षिक सर  वार्षिक सर  वार्षिक सर्वताश्राण  वार्षिक सर्वताश्राण  वार्षिक सर्वाश्राण  वार्षिक सर  वार्षिक सर्वाश्राण  वार्षिक सर्वाश्राण  वार्षिक सर	ां करण्यात आली आहे.  माग घेण्याच्या प्रक्रियेचा  ग्राच्या प्रक्रियेचा  ग्राच्या प्रक्रियेचा  त्याच्या प्रक्रियेचा  त्याच्या प्रक्रियेचा  त्याच्या प्रक्रियेचा  त्याच्या प्रक्रियेचा  त्याच्या प्रक्रियेचा  त्याच्या प्रक्रियेचा  हर्षाण - relations /  इंड्राचेचा  इंड्राचेचा  त्याचा  त्याचा  त्याचा  हर्माचा  हरमाचा  हरमाच  हरमाच  हरमाच  हरमाच  हरमाच  हरमाच  हरमाच  हरमाच  हरमाच  हरमा		EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024-
उप- विली । सर्व सक्र. रोड, हांक: मुंबई हांज्या । फूट किवा किवा अंकार । सर्व आत अंकार आत अंकार वांचा आहे	तपशील तसेच वार्षिक सर्वसाधारण संभेच्या दरम्यान होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण संभेच्या दुव्यति अाला आहे. कंफ पांच्या मायमातृत उपस्थित असणाऱ्या सभासदांची संख्या गण आणि वित्तीय वर्ष २०२३- २४ साठीचा कंपनीचा वार्षिक उक्षाता वार्षिक प्रकल्वेज आफ इंडिया लिमिटेड (एमएसइ) उच्चेच संकेतस्थ्य नंशनल स्टॉक एक्स्पेज ऑफ इंडिया लिमिटेड (एमएसइ) वर्षोच संकेतस्थ्य मंत्रस्था एक्सपेज ऑफ इंडिया लिमिटेड (एमएसइ) वर्षोच संकेतस्थ्य कंपो संकेतस्थ्य मार्चा अस्ति कार्या अतुसार तसेच त्यास वर्षोच केतनस्था कार्याच कलमा १०८ च्या तर्तुदीच्या अनुसार तार्षेच त्यास वळावेळी करण्यात आलेल्या सुधारणा आणि सिक्युरिटीज उज्जेवित्यम २०१५ चा नियम ४४ यांच्या अनुसार वार्षिक सर्वसं यांनी उपलब्ध करून दिलेली इलेक्ट्रीनिक मतदान सुविधा मताधिकार हे गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी (कट असलेल्या सममगाणंच्या प्रमाणावय अवलंबून असतील. दुरस्थ (पार्तीचा प्रमाण वेळनुसार) वंद करण्यात येईल. या कालावधीत सभ एगएसडीएल यांच्याकडून वंद करण्यात येईल. असे सममगाभ कोणिएजयांनी वार्षिक सर्वसंधारण सभेक्ष सममगाणावय आणिण उम्लोन वार्षक सर्वसाधारण सभेक्ष सममगाणावय असामात्र करण्यात येईल. आणि ज्या अशिण उम्लान वार्षिक सर्वसाधारण सभेक्ष सममगाणावक कंपोनीची सम्याया वार्षिक सर्वसाधारण सभेक्ष सममगाणाय कंपो कंपो किस सर्वसाधारण सभेक्ष सममगाणाय कंपो कंपो विक्रिय सर्वसाधारण सभेक्ष सममगाणाय कंपो कंपो विक्रिय सर्वसाधारण सभेक्ष सममगाणाय कंपो विक्रिय सर्वसाधारण सम्बा विक्रिय सर्वसाधारण सभेक्ष सममगाणाय कंपो विक्रिय सर्वसाधारण सम्बा विक्रिय सर्वसाधारण सभामाणाय कंपो विक्रिय सर्वसाधारण सममाणाय वेळ न कंपोनीची समसद झालेली आहे आणि जिल्या स्विचात करण्याची संभी मिळणार नाही. अशिण कंपो विक्रिय सर्वसाधारण सममाणाय कंपो विक्रिय सर्वसाधारण सममाणाया कंपो विक्र सर्वसाधारण सम्बा व्याच विक्र सर्वसाधारण सममाणाया कंपा कंपो कंपा समस्या याच्या वृत्त र कोणाया सिव्यक्त कंपो कंपा कंपो कंपो कंपो कंपो कंपो कंपो कंपो कंपो	इ मतदान प्रिक्रपेच्या म नी कायदा २०१३ चे क गरिस्था निर्पादित करण्य गरिस्था गर	ाध्यमातून होणाऱ्या मतव लम १०३ च्या अनुसार । यासाठी गृहीत धरण्यात नं सस्यळ www.indiaf मिटेड (बीएसई) यांचे ग्या तसेच नेंशनल सिक ग्यात आले आहे. इंग्ना तसेच नेंशनल सिक ग्यात आले ल होंचे (बिलिटिंग अं मामवार दिनांक ०७ औगस्ट २०३ दान पद्धतीने मतदान क धारण सभेला ब्हीसी / अं मतदान पद्धतीने मतदान क धारण सभेला ब्हीसी / अं मतदान पद्धतीने मतदान कर पा सामवार दिनांक ०७ औगस्ट २०३ दान पद्धतीने सत्यान कर्मा पद्धतीने सामवार विकास कर्मा पद्धतीने सामवार विकास कर्मा पद्धतीने सामवार विकास कर्मा पद्धतीने सामवार विकास कर्मा पद्धा साध्यमातून निर्मार रोजी कंपनीचे समभाग क्ती दूरस्थ इ मतदानासा प्राच्या साध्यमातून निर्मार रोजी कंपनीचे समभाग क्ती दूरस्थ इ मतदानासा प्राच्या साध्यमातून निर्मार रोजी कंपनीचे समभाग क्ती त्राप्त इस्था इस्थाना क्रिक समस्य श्री साधु श्रकतात । करताना तांत्रिक समस्या श्रकतात । तांत्रिक समस्या श्रकतात । तांत्रिक समस्या श्रकताता तांत्रिक समस्या श्रकताता तांत्रिक समस्या श्रकताता तांत्रिक समस्या श्रकताता तांत्रिक समस्या उ श्रठाता ।	तान प्रक्रियेत सहभाग घेण्वार्थिक सद्यंताशरण सर्धेय्यार आरंखें व्यार्थिक सर्वताशरण सर्धेय्यार आरंखें येणार आहे. वर्षिक सर्वार्थिक सर्वार्य सर्वार्थिक सर्वार्थिक सर्वार्थिक सर्वार्य सर्वार्य सर्वार्य सर्वार्थिक सर्वार्थ सर्वार्थ सर्वार्थ सर्वार्य सर्वार्य सर्वार्य सर्वार्य सर्वार्थ सर्वार्य सर्वार सर्	याच्या प्रक्रियंचातपशील ला व्हीर्सी / ओएव्हीएम संसाधारण सभेची सूचना estor -relations / secindia.com आणि मेटेड (एनएसडीएल) मेटेड (एनएसडीएल) मेटेड (एनएसडीएल) के ला		EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024-
ा सर्व सक्र. रोड, मुंबई हाऊ. ाऱ्या प्र्टूट करू केंवा केंवा अतत रोड, यावर ठळणे वावा आहे	वर्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत देण्यात आला आहे. कंप- यांच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या समासदांची संख्या गण आणि वित्तीय वर्ष २०२३- २४ साठीचा कंपनांचा वर्षिक अ annual -report येथे तसंच स्टॉक एक्स्चेज संकेतस्थ्य गंदा संकत्तस्थ्य जंपांचा संकत्त्रस्थ्य गंदा संकत्तस्थ्य जंपांचा संकत्त्रस्थ हिम्मेटंड (एनएसइ) व्याचे संकत्तस्थ्य जंपांचा संकत्तस्थ्य गंदा संकत्तस्थ्य https://www.evoting.nsdl.com व दूरस्थ इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कायधाचे कल्मा १०८ च्या तत्त्त्रतिच्या अनुसार तसेच व्यासक्ष वेळावेळी करण्यात आलेल्या सुधारणा आणि सिक्युरिटीज ३ अधिनियम २०१५ चा नियम ४४ यांच्या अनुसार तसेच व्यासक्ष वंजांचे उपलब्ध करून दिलेली इलेक्युनिक मतदान सुविधा मताधिकार है गुरुवार दिनोंक १ ऑगस्ट २०२४ रोजी (कट असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. दूरस्थ (भारतीय प्रमाण वेळे नुसार) प्रारंभ करण्यात येईल. वा कालावधीत सभा पनएसडीएल यांच्याकडून वंद करण्यात येईल. अते समभागध आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत केलेले आहे असे समभागधारकचुद्धा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संस समभागधारक ज्यांनीवार्षिक सर्वसाधारण सभेच्या पुक्त । कंतिले आहे असे समभागधारकचुद्धा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पेथे विनंती करून लांग इन आयडी आणि पासवर्ड प्रारंभ करण्या येथे विनंती करून लांग इन आयडी आणि पासवर्ड प्रारंभ करण्या येथे विनंती करून लांग इन आयडी आणि पासवर्ड प्रारंभ करणावा येथे विनंती करून लांग इन आयडी आणि पासवर्ड प्रारंभ करणावा येथे विनंती करून लांग इन अध्याव असतेल (तर आपण ) प्रमामागाधारकांसाठी उपलब्ध असतेले फ्रिक्येटली आरख्य इन श्वकाता तसेच ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२ २४९६ ७०० येतेच संपर्क साधू शकता. ज्या समभागधारकांकाठी उपलब्ध असतेले फ्रिक्येटली आरख इन शकता तसेच ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२ २४९६ ७०० येतच संपर्क साधू शकता. ज्यासमभागधारकांकाठी उपलब्ध असतेले फ्रिक्येटली आरख इन स्थानता तसम्याणारकांकाठी उपलब्ध असतेले फ्रिक्येटली आरख इन स्थाता तस्य ०२२- ४८८६ ७००० आणि वेट र र४६९ ७०० येतच संपर्क साधू शकता. ज्यासमागधारकांकाठी उपलब्ध असतेले फ्रिक्येटली आरख उपलब्ध उपलब्ध असतेले कियर स्थल्यात अस्व असतेला समभागधारकांताठी उरल्या असतेले कियर स्थल्यात अस्व संस्य स्थल्यात अस्व प्रारंभ साधू प्रारंभ साधू सक्यात स्थलात्यात समभागधारकांताठी उपलब्ध असतेले फ्रिक्येटली आरख उ	नी कायदा २०१३ चे क गसंख्या गिर्भारित करण्य ह्वायल कंपनीचे संकेत इन्याल कंपनीचे संकेत इन्याल कंपनीचे संकेत इन्याल कंपनीचे संकेत इन्यान कंपनीचे संकेत हैं एक्स्चेंच बोर्ड हि स्थान होणारे इन्यात हेणार् होणारे इन्यात हेणार् होणार होणा	लम १०३ च्या अनुसार ।  यासाठी गृहीत धरण्यात ।  स्थळ www.indiaf  मिटेड (बीएसई) योचे  क्षा तसेच नॅशनल सिक्  ग्यात आले आहे.  द्वान जिस्टे अँड ऍडिमिनिस्ट्रेश  कर्मेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेश  कर्मेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेश  कर्मेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेश  कर्मेंच्या (लिस्टेग अं  त नमृद करण्यात आलेल  हेवम) 1 स्मासदांना ।  कंपनीच्या एकूण पेड ।  हतांक ०७ ऑगस्ट २०  हतांक ०० अगस्ट १०  हतांक ०० अगस्ट १०  हतांक पाड्यमातून निर्मार ।  स्वाचांक माध्यमातून उप  हांकरिता उपलब्ध असलेल  कता तसेच श्रीमती पल्ल  हांकरीता उपलब्ध असलेल  कता तसेच श्रीमती पल्ल  हांकरीता उपलब्ध असलेल  कता तसेच श्रीमती पल्ल  हांकरीता उपलब्ध असलेल  हांकरांच तांत्रिक समस्य  हांचरांच तांत्रिक समस्य  हांकरांच तांचर समस्य  हांकरांच तांत्रिक समस्य  हांकरांच त	वार्षिक सर्वसाधारण समें येणार आहे. वार्षिक सर ठाष्ट्र <u>etch.com/inv</u> । सेकेतस्थळ <u>www.</u> युरिटीज डिपांझिटरी लि  ान ) नियम २०१४ चा  विवार्याच्या औड डिस्क्स् या विवयांचर मतदान क  प्रपलक्ष करून देण्यात  आंगस्ट २०१४ रोजी  रेश्वर शकतीला हो किंवा  स्मेर्या पूर्वी दूरस्थ इ  हिस्सत राहून सहभाग घे  तत करण्याची प्रक्रिया सार्यात  समेच्या पूर्वी दूरस्थ इ  हिस्सत राहून सहभाग घे  तत करण्याची प्रक्रिया द्यांच्या  कते.  वर डाउनलोड विभाग  हे इ मतदान युजर मैन्यु  नवी महात्रे यांच्या मध्यम  । उद्दम्बत आहेत ते समासद  हस्यत आहेत ते समासद  वर्षायत आहेत ते समासद	ला कीसी / ओएव्हीएम संसाधारण सभेषी सूचना estor -relations / osseindia.com आणि मेटेड (एनएसडीएल) नियम २० आणि त्यात तोजर रिक्वायरमेंट्स ) एग्यासाठी एनएसडीएल येत आहे. सभासदांचे सभासदांचे उपलब्ध सकाळी ०९. ०० वाजना (भरतीय मतदान प्रकल्प असतील ांना तसे करण्यास मनाई मतदान प्रकल्प असलेले उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ घेळ oting@nsdl.co.in कडे आधीच नोंदणीकृत आत्त वाप्त स्वर्ण मंदिण संवर्ण मत्यान स्वर्ण मात्र त्यांना एगं झाल्यानंतर कंपनीचे oting@nsdl.co.in आत्त उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ घेळ oting@nsdl.co.in ातृन लॉग इन करताना संवर्ण पर स्वर्ण संवर्ण संवर्य संवर्ण		EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/1 /2024- EEC KYN/1 /2024-
त क्र. रोड, रोड, मुंबई हाऊ. ाऱ्या फूट करू विवा क्रिया क्रिया क्रिया अप्ति आत रोड, प्रावर ठवणे अप्रो	आणि वित्तीय वर्ष २०२३- २४ साठीचा कंपनीचा वार्षिक अ annual -report येथे तसेच स्टॉक एक्पलेज संकतस्थ्य गंदानल स्टॉक एक्पलेज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसइ) यांचे संकेतस्थ्य https://www.evoting.nsdl.com गंदानल स्टॉक एक्पलेज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसइ) यांचे संकेतस्थ्य https://www.evoting.nsdl.com गंदान्य संकेतस्थ्य https://www.evoting.nsdl.com गंदा्र स्टंबर इस्तात्वा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या द कायवाचे कलम १०८ च्या तरतुर्तिच्या अनुसार तार्षिक सर्वस्था अधिनयम २०१५ चा नियम ४४ यांच्या अनुसार वार्षिक सर्वस्य यांची उपलब्ध करून दिलेली इलेक्ट्रिनिक मतदान सुविधा साधिकार हे गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी (कट असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अदलंबून असतील. द्रस्थ (भारतीय प्रमाण वेळे नुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि आ प्रमाण वेळेनुसार) बंद करण्यात येईल. असे समभागाय पराएसडीएत यांच्याकडून बंद करण्यात येईल. असे समभागाय आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमुद केलेर करण्यात आलेले नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभे असे समभागायारक ज्यांनीवार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमुद केलेर करण्यात आलेले नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभे पुन्हा मतदान करण्याची संधी मिळणार नाही. अशी कोणतीही व्यक्ती जो कंपनीकडून वार्षिक सर्वसाधारण पर्भ वित्ती कक्पनीची सभासद झालेली आहे आणि जिच्या समभागा येऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि जिच्या पर्भ वित्ती व्यक्ती / ती व्यक्ती त्याचा / तिचा सम्याचा युकर र कोणताही स्टरूपाच्या शांका असतील तर आएण ww समभागायारकोंसाठी उपलब्ध असलेल फ्रिक्टेटली आस्वङ कर शांका तसेच करापुः शकता. ज्या समभगायारकोंकड प्रतिभूती डिमेंट स्वरूपात अहेत अर रोतं संपक्त सामभगायारकोंकड प्रतिभूती डिमेंट स्वरूपात वेला प्रस्तात सामभगायारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमेंट स्वरूपात पर्पस्तिकत सामभगायारकांचा अरोतात । अरोक्तात सामभगायारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमेंट स्वरूपात संविक्तात सामभगायारक ज्यांचाकडे प्रतिभूती	हत्वाल कंपनीचे संकेत- हत्वाल कंपनीचे संकेत- प्रणांचा बीएसई लि <u>रूपणांचा बीएसई लि</u> <u>रूपणांचा बीएसई लि</u> <u>रूपणांचा कंपागे इ मतत्व</u> वाचा कंपनीच (मेंत- वाचा कंपनीच कंपनीच  हा आंफ तारीख रोजी)। हा अंफ तारीख रोजी)। हा अंफ तारीख रोजी। हा इ मतदान कालावधी  हि प्रक्रिया बुधवार है  स्वाद इंग्लंड मतदान स्व हे  हाव्या दरम्यान इ मतदान  सम्प्रचा वाचांवा वाचांवा  स्वाव वाचांवा वाचांवा  समेंत्री स्वावा इलेक्ट्रों  हाव्या दरम्यान इ मतदान  समेंत्री स्वावा इलेक्ट्रों  हाव्या दरम्यान इ स्ववान  समेंत्री स्वावा इलेक्ट्रों  हाव्या समभागधारकांना ए  प्र देस्क.  ह्या समभागधारकांना ए  इया समभावांना लांच इन  इया सममावांना लांच इन व	स्थळ www.indiaf मिटेड (बीएसई) यांचे का तसेंच नॅशनल सिक- ग्यात आले आहे. इान- जमेंट औड ऍडमिनिस्टेश क इंडिया (लिस्टिंग अं त नमुद करण्यात आलेल दुविधा ) सभासदांना उ कंपनीच्या एकृण पेड ३ ला सोमवार दिनांक ०७ औगस्ट २०३ दान पद्धतीने मतदान क धारण सभेला व्हीसी / ३ मतदान पद्धतीने मतदान क धारण सभेला व्हीसी / ३ मतदान पद्धतीने मतदान करण वार वार्षिक सर्वसाधारण त पद्धतीने मतदान करण वार वार्षिक सर्वसाधारण त पद्धतीने मतदान करण वार वार्षिक स्वन्धा करी दूरस्थ इ मतदानासा वार्षिक साध्यमातून उप का या संकेतस्थळा करिता उपलब्ध असले कता तसेंच श्रीमती पल्ल कता तसेंच श्रीमती पल्ल काता तांत्रिक समस्य काता वांत्रिक समस्य काता वांत्रिक समस्य काता वांत्रिक समस्य वांत्रिक समस्य उ voting@cdslindia.cc ५५ ३३ येथे संपर्क साधू १	orgetech.com/inv सकेतस्थळ www. युरिटीज डिपॉझिटरी लि  ान ) नियम २०१४ चा जिल्लोशन्स अँड डिस्क या विययांवर मतदान क प्रात्तक्ष करून देण्यात अग सम्भाग भांडवाता रूर रोजी संध्याकाळी ० रू शक्तीला. दूरस्य इ शोग केलले नाही मावा त्य यासाठी पात्र असतील. सभेच्या पूर्वी दूरस्य इ स्थित राहुन सहमाग घे वत करण्याची प्रक्रिया ए यासाठी पात्र असतील. वा अहेत अशि व्यवती ev ठी एनएस वा उत्तर्भा व्यव्या स्था विव्या स्था स्था स्था स्था स्था स्था स्था स्था	estor -relations / sseindia.com आणि मेटेड (एनएसडीएल) मेटेड (एनएसडीएल) मेटेड (एनएसडीएल) पंत्रात तोजर दिक्वायरमेंट्स ) रण्यासाठी एनएसडीएल येत आहे. सभासदांच सभासदांच उपलब्ध सकाळी ०१. ०० वाजता (भारतीय मतदान प्रारूप त्यानंतर तातृन उपस्थिय असतील तातृन उपस्थिय असतील तातृन उपस्थिय नातृन उपस्थिय नातृन उपस्थिय जिल्ला के उपकारा कि उपलब्ध असतील तात उपलब्ध असलेल अल यांचाव संदर्भ घेऊ oting@nsdl.co.in वातृन लॉग इन करताना वातृन लॉग इन करताना वात्र प्रारूप के उपलब्ध असलेल असलेल अल यांचाव संदर्भ घेऊ oting@nsdl.co.in वातृन लॉग इन करताना वात्र प्रारूप हत्य प्रारूप के उपलब्ध आसलेल अल यांचाव संदर्भ घेऊ oting@nsdl.co.in वातृन लॉग इन करताना वात्र प्रारूप हत्य इस्ट प्रारूप हत्य इस्ट धे००० आणि सीडीएसएल हेल्य इस्ट		EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/1 /2024- EEC KYN/1 /2024-
मुंबई इाऊ. ाऱ्या फूट करू किंवा किंवा किंवा अप्त श्रात सर्व आत स्व श्रात स्व श्रात आत स्व श्रात आत स्व श्रा स्व स्व स्व स्व स्व स्व स्व स्व स्व स्व	नंशनल स्टॉक एक्स्बेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसइ) वांचे संकत्तस्थळ https ://www.evoting.nsdl.com वें दूरस्थ इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभ्याच कायधाचे कलम १०८ च्या तत्त्त्तीच्या अनुसार तसेच त्यास कायधाचे कलम १०८ च्या तत्त्त्तीच्या अनुसार तसेच त्यास कें व्यास कायधाचे कलम १०८ च्या तत्त्त्तीच्या अनुसार तसेच त्यास कें व्यास कायधाचे कलम १०८ च्या तत्त्त्तीच्या अनुसार तार्विक सर्व यांची उपलब्ध करून दिलंली इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा मताधिकार है गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी (कट असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. दूरस्थ (भारतीय प्रमाण वेळे नुसार) प्रारंभ करण्यात वेईल. वा कालावधील सभा एनएसडीएल यांच्याकडून वंद करण्यात वेईल. आ कालावधील सभा एनएसडीएल यांच्याकडून वंद करण्यात वेईल. असे समभागधा आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत केलेले आहे असे समभागधारक ज्यांनीवार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत केलेले आहे असे समभागधारक च्यांचार्वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत केलेले आहे असे समभागधारकच्युद्धा वार्षिक सर्वसाधारण सभामाण प्रमुख्य केलेले आहे असे समभागधारकच्युद्धा वार्षिक सर्वसाधारण सभामाण सुचन केलेले आहे असे समभागधारकच्युद्धा वार्षिक सर्वसाधारण सभामाण सुचन कंपनीची समभामाच स्वास क्यानीची समभासद इवार्वेल आहे आणि पासवर्ड प्रारंभ कोणायाही स्वरूपाच्या शंका असतील तर आणण भणभामामाण स्वास कंपनीची समभामाधारकचें आहे आणि पासवर्ड प्रारंभ कोणायाही स्वरूपाच्या शंका असतील तर आणण भणभामामाणवार्षास्याठी उपलब्ध असलेले फ्रिक्वेटली आस्वर्ड करकाता तेच संपर्क साधू शकता. ज्यासामभागधारकांचाठी प्रतं स्वरूपाच समभागधारकांचाठी हो स्वरूपाच समभागधारकांचाठी हो स्वरूपाच समभागधारकांचाठी हो स्वरूपाच समभागधारकांचाठी हो स्वरूपाच समभागधारकचेंचा आहेत अस्वतात्त्र समभागधारकचेंचा आहेत अस्वतात्त्र समभागधारकचेंचाठी आहेत अस्वतात्त्र समभागधारकचेंचाठी आहेत अस्वतात्त्र समभागधारकचेंचाठी अस्वरूपाच सम्वरूपाच स्वर्याच समभागधारकचेंचाठी अस्वरूपाच समभागधारकचेंचाठी अस्वरूपाच समभागधारकचेंचाठी अस्वर	www.nseindia.co येथे उपलब्ध करून देए स्प्यान होणारे इ मतदन र वाचा कंपनीज (मैते- तैंड एक्स्चेंज बोर्ड ऑ रें स्यान होणारे इ मतदान र वाचा कंपनीज (मैते- तैंड एक्स्चेंज बोर्ड ऑ रें स्वाध स्वाध स्वाध स्वाध र अर्थिक तारिख रोजी)  । इ मतदान कालावधी रिश ही होले स्वाध र इलेक्ट्रानिक मतदा र स्वाध	m तसेच नॅशनल सिक् प्यात आले आहे. द्वान जमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेश क इंडिया (लिस्टिंग अं न मद्द करण्यात आलेल द्विच्या ) सभासदांना उ कंपनीच्या एक्ण पेड ः ला सोमवार दिनांक ०५ दिनांक ०७ ऑगस्ट २० दिनांक १० ऑगस्ट २० पार पदतीने मतदान क धारण सभेला व्हीसी / अ मतदान पद्धतीने मतदान क पार वार्षिक साव्याना पद्धतीने मतदान क पार वार्षिक साव्याना पद्धतीने मतदान क पार वार्षिक माध्यमातून उप दिनांक माध्यमातून उप निक माध्यमातून नगिं रोजी कंपनीचे समभाग कती दूरस्थ इ मतदानासा तता वार्षिक समस्य जाता तार्सिक समस्य काता तसेच श्रीमती पल्र प्राप्त सोच्या साव्याना वार्षिक समस्य (msdl.co.in येथे संग्र्ब करताना तांत्रिक समस्य (msdl.co.in येथे संग्र्ब कराना तांत्रिक समस्य (msdl.co.in येथे संग्र्ब कराना तांत्रिक समस्य svoting(@cdslindia.co.	युरिटीज डिपॉझिटरी लिं  ान ) नियम २०१४ चा  जिल्मोशम्म औड डिस्क्स  पात्रचयांवरम्म औड डिस्क्स  पात्रचयांवरम्म तरावन क  पारात्रचयांवरम्म तरावन क  प्रात्रचयांवरम्म स्वार्चयांवरम्म तरावन क  अग्रप्तर २०२४ गोजो १  १४ शक्तीला अग्रप्तर इ  प्रेर्च शक्तीला एवं यांच्या माध्यम्  कलेले गाडी किंवा त्यः  सारीच्या प्रसंदित्यः  विभाग्नचे मताने यांच्या माध्यम्  पर्वा मताने यांच्या माध्यम्  उद्माचराकातेत ते सार्वार्वः  सार्वा प्रसंदा सार्वारच्या माध्यम्  उद्माचराकातेत ते सार्वारच्या	मेटेड (एनएसडीएल) नियम २० आणि त्यात तोजर रिक्वायरमेंट्स ) रण्यासाठी एनएसडीएल येत आहे. सम्भायदांचे सभासदांचे सभासदांचे उपलब्ध सकाळी ०९. ०० याजना १. ००		EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024-
हाऊ.  ाऱ्या फूट करू  ग्रांबा केंद्रवा केंद्रवा केंद्रवा कार रोड, यावर ठवणे दावा आहे	दूरस्थ इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या द कायधाये कलम १०८ च्या तरतुरीच्या अनुसार तसेच त्यास कोवधाये कलम १०८ च्या तरतुरीच्या अनुसार तसेच त्यास कोवधाये कलम १०८ च्या तरतुरीच्या अनुसार तसेच त्यास कोवधाये करम २०१५ चा नियम ४४ यांच्या अनुसार वार्षिक सर्वस्यांनी उपलब्ध करून दिलंगी इलेक्ट्रीनिक मतदान सुविधा मताधिकार हे गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी (कट असलेल्या समभागांच्या प्रमाणांव अवलंबून असतील. दूरस्थ (भारतीय प्रमाणां वेळे नुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि आ प्रमाणां वेळेनुसार) बंद करण्यात येईल. आसे समभागधाण मणे कोव्यास इन वंद करण्यात येईल. असे समभागधाण प्रमाणां वेळेनुसार) बंद करण्यात येईल. असे समभागधाण अधीण ज्यांनी वार्षिक सर्वसाधारणां समेच्या सूचनेत नमूद केलें करण्यात आलेले नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारणां समेच्या सूचनेत नमूद केलें करण्यात आलेले नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारणां समेच्या सूचनेत नमूद केलें करण्यात आलेले नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारणां समेच्या सूचनेत नमूद केलें करणे को असी कांचाणी सम्प्राप्त प्रमाण प्रमाण येळां कंपनीची समसद झालेली आहे आणि जिच्या सममाणां येळां कंपनीची समसद झालेली आहे आणि जिच्या सममाणांव अल्ला ते कंपनीची समसद झालेली आहे आणि जिच्या सममाणांव कंपनीची समसद झालेली आहे आणि जिच्या कंपनिवादी स्वस्त्राप्त याचा / तिचा सच्याचा युक्त र कोणांवाही स्वस्त्राप्त याचा शिवा समस्याणांवा कंपनीचिक असतील तिच्याचा अत्रिक्त आरख्य कंपावाही स्वस्त्राप्त आहेत आरख्याचा रामाणांवारकांवाही समस्याचा याचावाही स्वस्त्राप्त याचावाही स्वस्त्राप्त याचावाही स्वस्त्राप्त समभागांवारकांवाही अत्रिक्त समस्याणांवारकांवाही समस्याचा याचावाही स्वस्त्राप्त समभागांवारकांवाही स्वस्त्राप्त समभागांवारकांवाही स्वस्त्राप्त समभागांवारकांवाही स्वस्त्राप्त समभागांवारकांवाही स्वस्त्राप्त वाचावाही स्वस्त्राप्त समभागांवारकांवाही साचावाही स्वस्त्राप्त सम्याचावाही स्वस्त्राप्त समस्याचांवा	रम्यान होणारे इ मततः वाचा कंपनीज (मेंने हें एक्सचेंज जोडं आंकें एक्सचेंज जोडं आंकें प्राथमित जोडं कें जोडं कें कें कें कें कें कें कें कें कें के	द्रान अमेट अँड ऍडिमिनिस्ट्रेश जमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेश जमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेश ज इंडिया (लिस्टिंग ऑ त नमूद करण्यात आलेल द्राविध्या ) सभासदांना उ कंपनीच्या एकृण पेड उ ला सोमयार दिनांक ७७ ऑगस्ट २० द्रान पद्धतीने मतदान क खारण संभेला व्हीसी / अ मतदान पद्धतीने मतदान करण व्राविध्य व्याधिक सर्वसाधारण पद्धतीने मतदान करण व्याधिक सर्वसाधारण व यांच्या माध्यमातृत उपात्रिक साध्यमातृत उपात्रिक साध्यमात्रिक साध्यमा	ाब्लिगेशन्स अँड डिस्क् या विषयोवार मतदान क एपलब्ध करून देण्यात अग समभाग भाँडवतात अग समभाग भाँडवतात अग समभाग भाँडवतात इस राकतीत. दुरस्थ इ तो केलेले नाही किंवा त्य यासाठी पात्र असतीत. त. समेच्या पूर्वी दुरस्थ इ स्थित राहृत सहभाग घे तत करण्याची प्रक्रिया एवं तत करण्याची प्रक्रिया एवं ति सम्बन्ध व्यक्ता व्यक्ता कते. वर डाउनलोड विभाग् ल इ मतदान युजर मॅंन्यु नवी महात्रे यांच्यायी एऽ ग्रिप्सएल यांच्या माध्या- प्रमुख्य अक्तात किंवा ०रं स्वप्यत आहेत ते सम्बन्ध स्वप्यत आहेत ते समासद्	तोजर रिक्वायरमेंट्स ) रण्यासाठी एनएसडीएल येत आहे. सभासदांचे सभासदांचे उपलब्ध सकाळी ०९. ०० वाजना , ०० वाजना नातदान प्रक्रप त्यानंतर तात्त्व उपस्थित असतील ाना तसे करण्यास मनाई मतदान प्रक्तीने मतदान क शकतात. मात्र त्यांना एाँ झाल्यानंतर कंपनीचे oting@nsdl.co.in कडे आधीच नोंदणीकृत तात उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ घेक oting@nsdl.co.in तात्न लाँग इन करताना  त्यासद एनएसडीएल हेल्प २०४८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प इंस्क		EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024- EEC KYN/T /2024-
फूट करू जेवा जेवा जात आत आत आव यावर अवणे वावा आहे	वळांवळा करण्यात आलेल्या सुधारणा आणि सक्युरिटीज अधिनियम २०१५ चा नियम ४४ यांच्या अनुसार वार्षिक सर्वं यांनी उपलब्ध करून दिलंली इलंक्युनिक मतदान सुविधा मताधिकार है गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी (कट असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. दूरस्थ (भारतीय प्रमाण वेळे नुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि आ प्रमाण वेळेनुसार) वंद करण्यात येईल. या कालावधीत सभा पन्पसडीएल यांच्याकडून वंद करण्यात येईल. असे समभागधा आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद केलेल करण्यात आलेले नाही असे समभावस्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद केलेले आहे असे समभागधारक क्यांनीवार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत केलेले आहे असे समभागधारक क्यांनीवार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत केलेले आहे असे समभागधारक क्यांनीवार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत केलेले आहे असे समभागधारक क्यांनीवार्षिक सर्वसाधारण सभाभाग प्रेप्त केलेले आहे असे समभागधारक क्यांनीकार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभाभाग केला केनेपानी सभामसद झालेली आहे आणि जिल्या येथे विनंती करून लोग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करून कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर आपण ww समभागधारक असलेत तर आपण ww समभागधारक असलेत तर आपण ww समभागधारक असलेत तर आपण केणियाही स्वरूपाच्या शंका असतील तर आपण केणियाही स्वरूपाच्या शंका असतील तर आपण केणियाही स्वरूपाच्या शंका असतील तर आपण क्यांचा अध्याच युकर इकाता तर्वाच्या असले तर आपण प्रयास केणियाही स्वरूपाच्या असले किक्येटली आरहत इंग्लंग समभागधारकांक असलेत तर आपण प्रयास समभागधारकांक अहेत असलेत समभागधारकांक आहेत असलेत समभागधारकांक आहेत :	मैंड एक्सचेंज बोर्ड ऑ माधारण समेच्या सूचतेंत् (दूरस्थ इ मतदान दूर आफ तारिख रोजी) । इ मतदान कालावधी णि ही प्रक्रिया बुधवार ! स्प्त इलेक्ट्रॉनिक मतदा त्या विषयांवर दूरस्थ इ च्या दरस्यान इ मतदा त्या विषयांवर दूरस्थ इ च्या दरस्यान इ मतदा त्या विषयांवर दूरस्थ इ च्या दरस्यान इ मतदा त्या विषयांवर दूरस्थ इ च्या दरस्य अर्थित स्वित्या सभेची सुचना इलेक्ट्रॉ केंद्र केंद्र अर्थ कर्मा स्वा शकतात. माज ती व्यव शायडी आणि पासवर्ड श्यकतात. माज ती व्यव शायडी आणि पासवर्ड श्यकतात. माज ती व्यव शायडी आणि पासवर्ड स्थाय सम्याधारकांना ए पा सम्याधारकांना च्या	फ इंडिया (लिस्टिंग अं त नमुद्र करण्यात आलेल त नमुद्र करण्यात आलेल हेविया ) सभासदांना उ कंपनीच्या एकुण पेड ह ला सोमवार दिनांक ०५ दिनांक ०७ ऑगस्ट २०; ता पद्धतीने मतदान क धारण सभेला व्हीसी / अ मतदान पद्धतीने मतदान क पद्धतीने मतदान न स्ता वार्षिक सर्वसाआरण प्र यांच्या साध्यमातून उप सिक्त माध्यमातून नगि रेरी कंपनीचे सम्भाग स्ता दूरस्थ इ मतदानासा सतदानासाठी वापक शा राज्या करिता उपलब्ध असले कता तसेच श्रीमती पल्ल (न्एसडीएल तसेच सीडें करताना तांत्रिक समस्य क्राऽदी,८०.in येथे संगर्व कर्साचु शकतात. हरताना तांत्रिक समस्य राज्या प्र साचु श्रकतात स्ता साव्य प्र ३३ येथे संगर्व साधु १	ाब्लिगेशन्स अँड डिस्क् या विषयोवार मतदान क एपलब्ध करून देण्यात अग समभाग भाँडवतात अग समभाग भाँडवतात अग समभाग भाँडवतात इस राकतीत. दुरस्थ इ तो केलेले नाही किंवा त्य यासाठी पात्र असतीत. त. समेच्या पूर्वी दुरस्थ इ स्थित राहृत सहभाग घे तत करण्याची प्रक्रिया एवं तत करण्याची प्रक्रिया एवं ति सम्बन्ध व्यक्ता व्यक्ता कते. वर डाउनलोड विभाग् ल इ मतदान युजर मॅंन्यु नवी महात्रे यांच्यायी एऽ ग्रिप्सएल यांच्या माध्या- प्रमुख्य अक्तात किंवा ०रं स्वप्यत आहेत ते सम्बन्ध स्वप्यत आहेत ते समासद्	तोजर रिक्वायरमेंट्स ) रण्यासाठी एनएसडीएल येत आहे. सभासदांचे सभासदांचे उपलब्ध सकाळी ०९. ०० वाजना , ०० वाजना नातदान प्रक्रप त्यानंतर तात्त्व उपस्थित असतील ाना तसे करण्यास मनाई मतदान प्रक्तीने मतदान क शकतात. मात्र त्यांना एाँ झाल्यानंतर कंपनीचे oting@nsdl.co.in कडे आधीच नोंदणीकृत तात उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ घेक oting@nsdl.co.in तात्न लाँग इन करताना  त्यासद एनएसडीएल हेल्प २०४८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प इंस्क		EEC KYN/T /2024 EEC KYN/T /2024 EEC KYN/T /2024 EEC KYN/T
ाबा, केंबा केंबा कार अत ओत औत उठवणे दावा आहे	यांनी उपलब्ध करून दिलंली इलेक्ट्रानिक मतदान सुविधा मतिधिकार है गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी (कर असलेल्या समम्पागंच्या प्रमाणवार अवलंबून असतीत, दूरस्थ (भारतीय प्रमाण वेळे नुसार) प्रारंभ करण्यात येईल. वालेण आप्रमाण वेळेनुसार) प्रारंभ करण्यात येईल. अति अप्रमाण वेळेनुसार) प्रारंभ करण्यात येईल. असे सममागध प्रमाण वेळेनुसार) बंद करण्यात येईल. असे सममागध आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सम्वेता नमूद केले करण्यात आलेले नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण समें असे सममागधारक ज्यांनीवार्षिक सर्वसाधारण समें असे सामभागधारक ज्यांनीवार्षिक सर्वसाधारण समें असे सामभागधारक ज्यांनीवार्षिक सर्वसाधारण समें असे वालेले आहे असे सममागधारक महिला करण्याची संधी मिळणार नाही. अशी कोणतीही व्यवसी केणतीही व्यवसी आणि पासवर्ड प्रारंभ केणतीही त्यवसी ते कंपनीची समासद झालेली आहे आणि जिल्या स्वेध विनंती करून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्रारंभ करणाया संका असतील तर आपण ww सममागाधारकांचाटी उपलब्ध असलेले क्रिक्वेटली आस्वब इंग्लिक समस्या प्रकात तर आपण अस्त समस्या असल्यास व्यवसानत सममागाधारकांचाटी उपलब्ध असलेले क्रिक्वेटली आस्वब इंग्लिक समस्या असल्यास व्यवसानत सममागाधारकांसाटी हेल लांग इन प्रकार प्रवंध समस्या प्रसंक साधू शकता. ज्या सममया असल्यास व्यवसानत सममागाधारकांसाटी हेल लांग इन प्रकार प्रवंध समस्या प्रसंक साधू शकता. ज्यासन समस्या असल्यास व्यवसानत सममागाधारकांसाटी हेल लांग इन प्रकार प्रवंध समस्या प्रवंध समस्या प्रवंध समस्या प्रवंध के अधित :  बेंदिनांक समस्या असल्यास अंव्यवकडे प्रतिभूती हिमंट स्वरूपत साधारकांसाटी इंग्लंकात समम्पागायाकडे आहेत :	(दूरस्थ इ मतदान रू औंक तारिख रोजी) इ मतदान कालावधीं हिंग ही प्रक्रिया बुधवार रि सद इलेक्ट्रॉनिक मतदा रास्क जे वार्षिक सर्वस्या स्वाच्यां दरम्यान इ मतदान नमूद केलेल्या विषयां तेत क्हीसी / ओएक्टीएम समेची सूचना इलेक्ट्रॉ कडे कट ऑफ तारीख इक्डा कट ऑफ तारीख इक्डा कर आफ तारीख इक्डा काणि समासदां १० येथे संपर्क साधू शा हा सममागधारकांना ए य डेस्क. ल्या इंस्कतांना क्षा इन क्य चंच्याशी evoting( १२ १४९९ ७००० येथे संता सम्मादांना लॉन इन क्य चंच्याशी evoting( १२ १४९९ ७००० वेथे संता सम्मादांना लॉन इन क्या सममागधारकांना ए	तुविधा ) सभासदांना उ कंपनीच्या एकूण पेड ३ कंपनीच्या एकूण पेड ३ कंपनीच्या एकूण पेड ३ कंपनीच्या एका पेड ३ कंपनीच्या एका के अगिरस्ट २० देश मतदान मतदान पद्धतीने मतदान करण मतदान पद्धतीने मतदान करण प्रदान पद्धतीने मतदान करण प्रदान पद्धतीने मतदान करण प्रदान करण प्रदान पद्धतीने मतदान करण प्रदान पद्धतीने मतदान करण प्रदान पद्धतीने मतदान करण प्रदान पर्मात् उपाय पर्मात् उपाय पर्मात् उपाय पर्मात् उपाय पर्मात् उपाय पर्मात् उपाय पर्मात् पर्मात् पर्मात् पर्मा पर्मात् पर्मात पर्मात् पर्मात पर्मात् पर्मात पर्मात् परमात् पर्मात पर्मात पर्मात् परमात पर्मात पर्मात परमात पर्मात परमात	पप्लब्ध करून देण्यात प्राप्त सम्भाग भांडवलात अगं सम्भाग भांडवलात अगंगस्ट २०२४ रोजी संध्यकाळी ० रू शकतील. दूरस्य इंगोएडीएम यांच्या माध्यम केलेले नाही किंवा त्य सार्वात सम्भाग प्रे दूर सहभाग घे तत करण्याची प्रक्रिया पृत्री दूरस्य इंगिस्यत राहून सहभाग घे तत करण्याची प्रक्रिया एवं दूरस्य इंगिस्यत राहून सहभाग घे तत करण्याची प्रक्रिया एवं दूरस्य इंगिस्यत राहून सहभाग घे तत करण्याची प्रक्रिया एवं वांच्या करेत करण्याची प्रक्रिया एवं यांच्या करेत करण्याची प्रक्रिया एवं यांच्या करेत हो त्या प्रचार मैंन्यू नवीं महात्रे यांच्या माध्यम प्रक्रिया प्रचार सार्वा प्रचार सार्वा प्रचार सार्वा प्रचार सार्वा प्रचार सार्वा प्रचार सार्वा प्रचार सार्व प्रच सार्व प्रचार सार्व प्रचार सार्व प्रचार सार्व प्रचार सार्व प्रच सार्व सार्व प्रचार सार्व प्रचार सार्व प्रचार सार्व सा	येत आहे. सभासदांचे सभासदांकडे उपलब्ध काळी ०९. ०० वाजता (भारतीय मतदान प्रारूप त्यानंतर त्यानं		EEC KYN/ <sup>1</sup> /2024 EEC KYN/ <sup>-</sup> /2024 EEC KYN/ <sup>-</sup> /2024
केंवा केंवा कार सर्व आत रोड, यावर उवणे दावा आहे	असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. दूरस्थ् (भारतीय प्रमाण वेळे नुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि आ प्रमाण वेळेनुसार) वंद करण्यात येईल. या कालावधीत सभा एनएसडीएल यांच्याकड्ग वंद करण्यात येईल. असे समभागध आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केले करण्यात आलेले नाही असे समसाय वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत केलेले आहे असे समभागधारक ज्यांनीवार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत केलेले आहे असे समभागधारक क्यांनावार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत केलेले आहे असे समभागधारक क्यांनावार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत केलेले आहे असे समभागधारक क्यांनावार्षिक व्यवत्ती आर्थिक सर्वसाधारण समभाग येथे असे कंपनीची सभासद झालेली आहे आणि कच्या येथे विनंती करून लोग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू आहेत तो व्यवती / तो व्यवती त्याचा / तिचा सध्याचा युकर र कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर आपण ww सममागाधारकांसाठी उपलब्ध असलेले फ्रिक्वेटली आस्ट्र इंपन करू शक्ता तसेच ०२२ ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७०० येतेच संपर्क साधू शकता. ज्या समभागधारकांकाटी प्रतिभृती डिमेंट स्वरूपात आहेत अतिकात समस्या असतस्या स्ववत्तागत समभागधारकांताठी हे लिंग संपर्क साधू शकता. ज्या समभागधारकांकाटी हित्त अलितात समभागधारकांकाटी हित्त अलितात समभागधारकांकाटी हित्त अलितात समभागधारकांकाटी हित्त अलितात समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती हिमेंट स्वरूपात उत्तर साधीधारल यंच्याकडे आहेत :	। इ मतदान कालावधी एण ही प्रक्रिया बुधवार ( स्तद इलेक्ट्रॉनिक मतदा राप्त के वार्षिक सर्वसा र्या विषयांवर दूरस्थ इ च्या दरस्या इ मतदा त व्हांसी / ओएखीएम सभेची सुना इलेक्ट्रॉ के के स्ट्रा अर्थ का रार्थ शकतात. मात्र ती व्यव शायडी आणि पासवर्ड राप्रकारा का ती व्यव शायडी आणि पासवर्ड राप्त स्थापि सभास्य । रा स्वयं साध्य साध्य साध्य हा समस्याना ला इन क्यांच्याली evoting( १२ १४९९ ७००० वेथे संग त मामसदाना ला इन क्यांच्याली evoting( १२ १४९९ ७००० वेथे संग त मामसदाना ला इन क्यांच्याली evoting(	ला सोमवार दिनांक ०५ दिनांक ०५ तिनांक ०५ आंगस्ट २०:  ता पद्धतीने मतदान क धारण संभेला व्हीसी / ॐ मतदान पद्धतीने मतदान कर पार्ट्या संभेला व्हीसी / ॐ मतदान पद्धतीने मतदान करण पर्याच्या माध्यमातृन वर्ण्या संभेता व्याच्या माध्यमातृन वर्ण्या संभेता व्याच्या माध्यमातृन वर्ण्या संभेता वर्ण्या माध्यमातृन वर्ण्या संभेता वर्ण्या माध्यमातृन विश्वाचित्र वर्ण्या संभित्र समस्य वर्ण्या तांत्रिक समस्य वर्ण्या वर्ण्या वर्ण्या संभित्र समस्य वर्ण्या वर्ण्या वर्ण्या वर्ण्या संभित्र समस्य वर्ण्या वर्ण्या वर्ण्या वर्ण्या वर्ण्या वर्ण्या वर्ण्या वर्ण्या वर्ण्या संभित्र समस्य वर्ण्या वर्ण्या वर्ण्या वर्ण्या वर्ण्या वर्ण्या समस्य वर्ण्या वर्णा वर्ण्या वर्णा	ऑगस्ट २०२४ रोजी र १४ रोजी संज्याकाळी ० रू शकतील: दूरस्थ इ होएखीएम यांच्या माच्या न केलेले नाही किंवा त्य यासाठी पात्र असतील. । सभेच्या पूर्वी दूरस्थ इ सिथ्यत राहून सहभाग घे तत करण्याची प्रक्रिया ए जो एनएसडीएल यांच्या कते. वर डाउनलोड विभाग् ले इ मतात्र यांच्याशी es राएसएल यांच्या माध्या- । उद्युप्त अहत ते सभासद उद्युप्त अहत ते सभासद व्युप्त आतित ते सभासद	काळी ०९. ०० वाजता , ०० वाजता (भारतीय मतदान प्रारूप त्यानंतर मतदान प्रारूप त्यानंतर मतदान प्रदूतीने मतदान ऊ शकतात. मात्र त्यांनार हं शकतात. मात्र त्यांना एाँ झाल्यानंतर कंपनीय oting@nsdl.co.in कडे आधीच नोंदणीकृत तात उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ घेठ oting@nsdl.co.in मत्न लॉग इन करताना  साद एनएसडीएल हेल्प २,- ४८८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प इंस्क		EEC KYN/ <sup>-</sup> /2024 EEC KYN/ <sup>-</sup> /2024 EEC KYN/ <sup>-</sup> /2024
केंवा कार अत आत रोड, प्रावर ठवणे दावा आहे	प्रमाण वेळनुसार) बंद करण्यात येईल. या कालावधीत सभा एनएसडीएल यांच्याकडून वंद करण्यात येईल. असे समाभाग आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुन्तेन नमूद केलं करण्यात ओले नाही असे समासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुन्तेन नमूद केलं करण्यात आलेले नाही असे समासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुन्दोन केलंले आहे असे समाभागधारक ज्यांनीवार्षिक सर्वसाधारण सभेच्या नेकलंले आहे असे समाभागधारकपुद्धा वार्षिक सर्वसाधारण सभ्या केणतीही व्यवसी जी कंपनीकडून वार्षिक सर्वसाधारण समाभाग येकन कंपनीची सभासद झालेली आहे आणि जिच्या समामाण येकन कंपनीची सभासद झालेली आहे आणि जिच्या केषित केणतीत करून लाँग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू आहेत तो व्यवसी, ती व्यवसी त्याचा / तिचा सम्याचा युका र कोणाव्याही स्वरूपाय शंका असतील तर आपण ww समाभागधारकांचाटी उपलब्ध असलेले फ्रिक्वेटली आस्वड वंशकता तसेच ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७०० येतेच संपर्क साधू शकता. ज्या सममगणधारकांचाटी उपलब्ध असलेले फ्रिक्वेटली आस्वड वंशकता तसेच ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७०० येतेच संपर्क साधू शकता. ज्या सममगणधारकांचाटी उपलब्ध असलेले फ्रिक्वेटली आस्वड वंशकता समस्वा आस्वच्या समस्या असल्यास व्यवसानत सममाणधारकांचाटी हेल व्यवसानत सममाणधारकांचाटी हेल व्यवसानत सममाणधारकांचाटी हेल व्यवसानत सममाणधारकांचाटी हेल व्यवसानत सममाणधारकांचाटी होते : वेशकतात समस्या असल्यास व्यवसानत सममाणधारकांचाटी हेल व्यवसानत सममाणधारकांचाटी इंग्लंगा समस्याना सममाणधारकांचाटी हेल व्यवसानत सममाणधारकांचाटी होते : वेशकतात सम्याणधारकांचाटी इंग्लंगा समस्याणधारकांचाटी इंग्लंगा समस्याणधारकांचाटी होते : वेशकतात : वेशकतात समस्याणधारकांचाटी होते : वेशकतात समस्याणधारकांचाटी होते : वेशकतात समस्याणधारकांचा	सस्य इलेक्ट्रॉनिक मतद प्राप्त को वार्षिक सर्वस्याः व्या विषयांवर दूरस्य इ च्या दरम्यान इ मतदाः न मृद् केलेल्या विषयां तेत व्हीसी / ओएक्टीएम समेची सुचना इलेक्ट्रॉ कडे कट ऑफ तारीख र फकतात. मात्र ती व्यव र प्रकाता. मात्र ती व्यव स्थान आणि समासदां १० येथे संपर्क साधू शा या समभागधारकांना ए य डेस्क. व्या समस्यांना लील इन क्य पंच्यांशी evoting( १२ १४९९ ७००० येथे संता समसदांना लील इन क्य पंच्यांशी evoting( १२ १४९९ ७००० वेथे संता समसदांना लील इन व्यांशी helplesk.ev	रान पद्धतीने मतदान क धारण संभेला व्हीसी / ॐ मतदान पद्धतीने मतदान न पद्धतीने मतदान करण वंदर वार्षिक सर्वसाधारण त्र यांच्या माध्यमातृन उप निक माध्यमातृन निर्गार्थ रोजी कंपनीचे समभाग क्ती दूरस्थ इ मतदानासा दूरस्थ इ मतदानासा करतानासाठी वापरू श राज्या संकेतस्थळा करता तसेच श्रीमती पल्ल कता तसेच श्रीमती पल्ल करताना तांत्रिक समस्य क्लाइडी.co.in येथे संपर्ध कर साधु श्राक्तात. करताना तांत्रिक समस्या उ voting@cdslindia.cu ५५ ३३ येथे संपर्ध साधु श्	रू शकतील. दूरस्य इ  गोएवीएम यांच्या माध्यम केलेले नाही किंवा त्य- यासाठी पात्र असतील. सभेच्या पूर्वी दूरस्य इ  रिश्वत राहून सहभाग घे  तत करण्याची प्रक्रिया , आहेत अशी व्यक्ती ev वी एनएसडीएल यांच्या करेते. वर डाउनलोड विभाग ले इ मतदान युजर मैन्यु नवी महात्रे यांच्या माध्यम । उद्दम्बत आहेत ते स  साथ्य शकतात ति वा  र स्वयं यंच्या माध्यम  र स्वयं यंच्या साध्यम  स्वयं स्	मतदान प्रारूप त्यानंतर त्यातृत उपस्थित असतील ांना तसे करण्यास मनाई मतदान पद्धतीने मतदान क्र शकतात. मात्र त्यांना एां झाल्यानंतर कंपनीचे oting@nsdl.co.in कडे आधीच नोंदणीकृत तात उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ घेऊ oting@nsdl.co.in त्यातृन लॉग इन करताना वात्र एनएसडीएल हेल्प २- ४८८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प डेस्क		EEC KYN/ <sup>-</sup> /2024 EEC KYN/ <sup>-</sup> /2024 EEC KYN/ <sup>-</sup> /2024
ासर्व आत रोड, यावर ठवणे दावा आहे	आणि ज्यांनी वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेत करण्यात आलेले नाही असे साभासद वार्षिक सर्वेसाधारण यसे असे समाभाधारक ज्यांनीवार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेत केलेले आहे असे समाभाधारकचुद्धा वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेत केलेले आहे असे समाभाधारकचुद्धा वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या केणांनी असे असे समाभाधार का वार्षिक सर्वेसाधारण समाभाग प्रेकन कंपनीची सभासद झालेली आहे आणि पासवर्ड प्राप्त करू आहेत तो व्यक्ती / तो व्यक्ती त्याचा / तिचा सध्याचा युकर र केणांनाही स्वरूपाच्या शंका असतींवा तर आपण ww समाभागधारकांसाठी उपलब्ध असलेले फ्रिक्वेटेली आस्वरूप १२ ४४९६ ७००० आणि ०२२ २४९६ ७०० येतेच संपर्क साधू शकता. ज्या समाभागधारकांकांड प्रतिभृती डिमेंट स्वरूपात आहेत अरातिक समस्या असस्या व्यक्तिगत समाभागधारकांताठी है व्यक्तित समस्या अस्ति अरातिक सम्याविक स्वावक अरातिक सम्याविक समस्या अस्ति अरातिक समस्या अस्ति अरातिक समस्या अस्ति अरातिक समस्य अस्ति अर	ल्या विषयांवर दूरस्थ इ च्या दरस्या इ मतदान । नमूद केलेल्या विषयां तत्त व्हीसी / ओएव्हीएम सभेची सुवना इलेक्ट्रा कडे कट ऑफ तारीख । शकतात. मात्र ती व्यव आयडी आणि पासवर्ड । शफतात मात्र ती व्यव आयडी आणि पासवर्ड । शफराठातु, तात्र ती व्यव आयडी आणि पासवर्ड । श्राय स्वयं साम्य साम्य हा सा समभाधारकांना ए प्रकार प्रकार त्याचार हि । स्वयं स्वयं साम्य हा । समस्यांना ह । समस्यांना ह च्याशी helpdesk.e	मतदान पद्धतीने मतदान पद्धतीने मतदान पद्धतीने मतदान करण वंद वार्षिक सर्वसाम्यान न यांच्या माध्यमातृत उप निक माध्यमातृत निगंमि रोजी कंपनीचे समभाग क्ती दूरस्थ इ मतदानासा उप्तानासाठी वापरू श उप्तानासाठी वापरू श क्ता तसेच श्रीमती पल्त कता तसेच श्रीमती पल्त (नएसडीएल तसेच सीड करताना तांत्रिक समस्य क्राड्याना तांत्रिक समस्य क्राड्याना तांत्रिक समस्य (अर्ड्याना तांत्रिक समस्य (अर्ड्याना तांत्रिक समस्य (अर्ड्याना तांत्रिक समस्य (अर्ड्याना तांत्रिक समस्य उ	न केलेले नाही किंवा त्य यासाठी पात्र असतील. । सभेच्या पूर्वी दूरस्थ इ: रिश्वत राहून सहभाग घे तत करण्याची प्रक्रिया पृ आहेत अशी व्यक्ती ev ठी एनएसडीएल यांच्या कते. वर डाउनलोड विभाग् लंबी मतात्र यांच्याशी ev ग्रंची प्रसार यांच्याशी ev । उद्देषका आहेत ते सग्ध्या उद्देषका आहेत ते सग्धास्य प्रसार व्याच्या माध्या- । उद्देषका आहेत ते सग्धास्य प्रसार व्याच्या साध्या- । उद्देषका आहेत ते सग्धास्य प्रमुख्य शक्तात किंवा o' प्रमुख्य अस्तित ते सग्धास्य प्रमुख्य संपर्क :	ान तसे करण्यास मनाई मतदान पद्धतीने मतदान ऊ शकतात. मात्र त्यांना एाँ झाल्यानंतर कंपनीषे oting@nsdl.co.in कडे आधीच नींदणीकृत तात उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ षेठ oting@nsdl.co.in तातृन लॉग इन करताना  तासद एनएसडीएल हेल्प २- ४८८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प डेस्क		EEC KYN/ - /2024 EEC KYN/ - /2024 EEC KYN/ - /2024
आत रोड, ग्रावर ठवणे दावा आहे	असे समभागधारक ज्यांनीवार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत केलेले आहे असे समभागधारकपुद्धा वार्षिक सर्वसाधारण सम्प्रन्ता मतरान करण्याची संधी मिळणार नाही. अशी कोणतीही व्यक्ती जी कंपनीकडून वार्षिक सर्वसाधारण समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि जिच्या येथे विनंती करून लांग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू आहेत तो व्यक्ती, ती व्यक्ती त्याचा / तिचा सध्याचा युजर इन्योणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर आएण भएभ समभागधारकांसाठी उपलब्ध असलेले फ्रिक्वेंटली आस्बड वर शकता तसेच ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७०० येतेच संपर्क साधू शकता. ज्या समभागधारकांसाठी उपलब्ध असलेले फ्रिक्वेंटली आस्बड वर शकता तसेच ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७०० येतेच संपर्क साधू शकता. ज्या समभागधारकांसाठी उपलब्ध असलेले फ्रिक्वेंटली आस्बड वर्षेत्र सामभागधारकांसाठी हैले क्या समभागधारकांकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात आहेत अत्ताविक समस्या असल्यास व्यक्तिगत समभागधारकांसाठी हैले व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात उपलब्ध सामभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात सामभागधारक ज्यांचात सामभागधारक ज्यांचात सामभागधारक ज्यांचाकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात सामभागधारक ज्यांचात सामभागधारक ज्यांचात सामभागधारक ज्यांचात सामभागधारक ज्यांचात सामभागधारक ज्यांचात सामभागधारक ज्यांचात सामभागधारक सामभागधारक ज्यांचात सामभागधारक ज्यांचात सामभागधारक ज्यांचात सामभागधारक सामभ	ा नमूद केलेल्या विषयां तत्त्वति / ओएव्हीएम समेची सूचना इलेक्ट्रां कडे कट ऑफ तारीख शकतात. मात्र ती व्यव श्रकतात. मात्र ती व्यव श्रकतात. मात्र ती व्यव श्रकतात. मात्र ती व्यव श्रकतात. मात्र ती व्यव श्रक्त स्वयां १० येथे संपर्क साधू श शा समभागाथारकांना ए प डेस्क. ल्य डेस्क तपशील ॥ सभासतंना लॉग इन क्यांच्यां evoting(6 १ २४९९ ७०० वेथे सं ॥ सभासतंना लॉग इन ब व्यांची helpdcsk.ev	ांवर वार्षिक सर्वसाधारण र यांच्या माध्यमातून उप निक माध्यमातून निर्गारि रोजी कंपनीचे समभाग क्ती दूरस्थ इ मतदानासा द्वारस्थ इ राजा या संकेतस्थळा ंकरिता उपलब्ध असलेर कता तसेच श्रीमती पल्ल (नएसडीएल तसेच सीडी करताना तांत्रिक समस्य @msdl.co.in येथं संपर्व र्क साधु शकतात. करताना तांत्रिक समस्य उ voting@cdslindia.cc ५५ ३३ येथं संपर्क साधु १	सभेच्या पूर्वी दूरस्थ इः स्थित राहून सहभाग घे भत करण्याची प्रक्रिया , आहेत अशी व्यक्ती ev ठी एनएसडीएल यांच्या के इ मतदान युजर मॅन्यु लवी महात्रे यांच्या माध्यम । उद्दूचित आहेत ते सम स्था , स्था व्यक्ता कि समासद	क शकतात. मात्र त्यांना  एाँ झाल्यानंतर कंपनीचे  oting@nsdl.co.in कडे आधीच नोंदणीकृत  ात उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ चेक  oting@nsdl.co.in  ातृन लाँग इन करताना  ासद एनएसडीएल हेल्प २- ४८८६ ७००० आणि  सीडीएसएल हेल्प डेस्क		EEC KYN/ - /2024 EEC KYN/ - /2024 EEC KYN/ - /2024
रोड, शवर इवणे दावा आहे	पुन्हा मतदान करण्याची संघी मिळणार नाही. अशी कोणतीही व्यक्ती जी कंपनीकडून वार्षिक सर्वसाधारण समागा येजन कंपनीची सभासद झालेली आहे आणि जिच्या येथे विनंती करून लोग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू आहेत तो व्यक्ती / ती व्यक्ती त्याचा / तिचा सध्याचा युजर र कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर आणण ww समागाधारकांसाठी उपलब्ध असलेले फ्रिक्वेटेली आस्वड क्रं शकता तत्तेच ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७०० येतेच संपर्क साधू शकता. ज्या समागाधारकांकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात आहेत अ तांत्रिक समस्या असत्यास व्यक्तिगत समागाधारकांसाठी हेल व्यक्तिगत समागाधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती हिमेंट स्वरूपात ज्या पर्णसहीएल यांच्याकडे आहेत :	सभेची सूचना इलेक्ट्रां कडे कट ऑफ तारीख शकतात. मात्र ती व्यव आयडी आणि पासवर्ड अप्यच्या आणी सभासदी १० येथे संपर्ध साधू शा समभागधारकांना ए प्रडेस्क. क्या डेस्क तपशील ॥ सभासदांना लील इन क्या पंच्याशी evoting( १२ १४९९ ७००० येथे संत म सभासदांना लील इन व्याशी helpledss.ev	निक माध्यमातृत निगंगि रोजी कंपनीचे समभाग सती दूरस्थ इ मतदानासा मतदानासाठी वापरू श ठाजा या संकेतस्थ्या किरता उपलब्ध असले कता तसेच श्रीमती पल्ल (नएसडीएल तसेच सीडें करताना तांत्रिक समस्य @msdl.co.im तात्रे करताना तांत्रिक समस्या उ voting@cdslindia.ce ५५ ३३ येथे संगर्क साधू श	नत करण्याची प्रक्रिया ; आहेत अशी व्यक्ती ev ठी एनएसडीएल यांच्या कते. वर डाउनलोड विभाग ले इसे महात्रे यांच्याच्या स्वाद्या स्वाद्या स्वाद्या ग्रंपस्थल यांच्या माध्यम् उद्युचन आहेत ते सग् इस्तुचन आहेत ते सग् दस्यन आहेत ते सगसद	ण् झाल्यानंतर कंपनीचे oting@nsdl.co.in कडे आधीच नीदणीकृत तात उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ घेऊ oting@nsdl.co.in तात्न लॉग इन करताना  साद एनएसडीएल हेल्प २- ४८८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प डेस्क		EEC KYN/ - /2024 EEC KYN/ - /2024 EEC KYN/ - /2024
ठवणे दावा आहे	समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि जिच्या येथे विनंती करून लांग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू आहेत तो व्यक्ती, ती व्यक्ती त्याचा / तिचा सध्याचा युज्य प्रभ्र समेणान्याहर्षे स्वरूपाच्या शंका असतील तर आपण प्रभ्र समभागधारकांसाठी उपलब्ध असलेले फ्रिक्वेंटली आस्बड वर शकता तसेच ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७०० येतेच संपर्क साधू शकता. ज्या समभागधारकांकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात आहेत अत्ताविक समस्या असल्यास व्यक्तिगत समभागधारकांसाठी हेल लांग इन प्रकार है जिल्ला समभागधारकांसाठी हैल लांग इन प्रकार है जिल्ला समभागधारकांसाठी हैल लांग इन प्रकार है जिल्ला समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात प्रपासडीएल यांच्याकडे आहेत :	कडे कट ऑफ तारीख शकतात. मात्र ती व्यव् आग्यडी आणि पासवर्ड १०० यथे संपर्क साधू श शा समभागधारकांना ए प डेस्क, ल्य डेस्क तपशील ॥ सभासदांना लॉग इन क्य यंत्र्याशी evoting(6 १ २४९९ ७०० वेथे सं ॥ सभासदांना लॉग इन ज्याशी helpdcsk.ev	रोजी कंपनीचे समभाग क्ती दूरस्थ इ मतदानासा दि पापर शर का प्राचनासाठी वापर शर का प्राचनासाठी वापर शर का प्राचनासाठी वापर शर का प्राचन का	आहेत अशी व्यक्ती ev ठी एनएडीएल यांच्या करे. स्वा डाउनलोड विभाग ले इ मतदान युजर मॅन्यु नवी महात्रे यांच्या माध्यम । उद्दम्बत आहेत ते स स्वा युगकतात किंवा ०२ व्यवत आहेत ते समसद	oting@nsdl.co.in कडे आधीच नोंदणीकृत ात उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ षेऊ oting@nsdl.co.in ातून लॉग इन करताना ।।सद एनएसडीएल हेल्प २- ४८८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प डेस्क		EE0 KYN/ - /2024 EE0 KYN/ - /2024
दावा आहे धार	आहेत तो व्यक्ती / ती व्यक्ती त्याचा / तिचा सध्याचा युजर र कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर आपण ww समभागधारकांसाठी उपलब्ध असलेले फ्रिक्वेटली आस्वड क् शकता तत्तेव ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७०० येतेच संपर्क साधू शकता. ज्या समभागधारकांकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात आहेत अर तांत्रिक समस्या असल्यास व्यक्तिगत समभागधारकांसाठी डेल व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात ज्य एनएसडीएल यांच्याकडे आहेत : व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात सीडीएसएल यांच्याकडे आहेत :	आयडी आणि पासवर्ड रण-evoting.nsdl.cl देथे देपंथे संपर्ध साधू श रा समभागधारकांना ए प डेस्क. ल्य डेस्क तपशील ॥ सभासदांना लीग इन क्य यंज्याशी evoting( १२ १२४९ ७००० येथे संग स समासदांना लीग इन ज्याशी helpdesk.e	मतदानासाठी वापरू श 20m या संकेतस्थळा किरता उपलब्ध असले कता तसेच श्रीमती पल्र (नएसडीएल तसेच सीडी करताना तांत्रिक समस्य @nsdl.co.in येथे संपर्ध करताना तांत्रिक समस्या 20 voting@cdslindia.cc ५५ ३३ येथे संपर्क साधू श्	कते. वर डाउनलोड विभाग वर डाउनलोड विभाग हो मतात्र पांच्याशी ev ग्रिस्सार्य पांच्याशी ev ग्रिस्सार्य पांच्या माध्यम वर्षा प्रकारत ते सग् स्मार्य शकतात किंवा oर प्रमायत आहेत ते सगसद	ात उपलब्ध असलेले अल यांचाच संदर्भ घेऊ oting@nsdl.co.in ातून लॉग इन करताना ।सद एनएसडीएल हेल्प '२- ४८८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प डेस्क		EEC KYN/1 /2024 EEC KYN/1 /2024
धार	कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर आपण ww समभागाधारकांसाठी उपलब्ध असलेले फ्रिक्वेटली आस्वड वर्ष शकता तसेच ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७०० येतेच संपर्क साधू शकता. ज्या समभागधारकांकडे प्रतिभूती डिमॅट स्वरूपात आहेत अ तांत्रिक समस्या असल्यास व्यक्तिगत समभागधारकांसाठी हेल <u>लंगा इन प्रकार</u> व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमॅट स्वरूपात उप्रविक्तात समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमॅट स्वरूपात सीडीएसएल यांच्याकडे आहेत :	vw.evoting.nsdl.c अश्वन्स आणि सभासदां १० येथे संपर्क साधू शा शा समभागधारकांना ए प डेस्क. ल्य डेस्क तपशील ॥ सभासदांना लॉग इन इन यांच्याशी evoting( १५००० येथे सं ॥ सभासदांना लॉग इन ब च्याशी helpdesk.ev	eom या संकेतस्थळाः किरिता उपलब्ध असलेः कता तसेच श्रीमती पल्र हनएसडीएल तसेच सीडं करताना तांत्रिक समस्य @msdl.co.in येथे संगर्क कर्ताना तांत्रिक समस्य svoting@cdslindia.cc u, ५३ येथे संगर्क साधू श	वर डाउनलोड विभाग ले इ मतदान युजर मैन्यू नवी महात्रे यांच्याशी ev ग्रीएसएल यांच्या माध्यम । उद्भवत आहेत ते सम साधू शकतात किंवा ०१ व्यूचत आहेत ते समासद व्यूचत आहेत ते समासद ग्राम्बतात.	अल यांचाच संदर्भ घेऊ oting@nsdl.co.in ातून लॉग इन करताना ासद एनएसडीएल हेल्प २- ४८८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प डेस्क		KYN/ 7 /2024 EEC KYN/ 7 /2024
	शकता तसेच ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७०० येतेच संगर्क साधू शकता. च्या समभागधारकांकडे प्रतिभूती डिमेंट स्वरूपात आहेत आ तांत्रिक समस्या असल्यास व्यक्तिगत समभागधारकांसाठी हैए  ह्यां कुम्मान्या असल्यास व्यक्तिगत समभागधारकांसाठी हैए  व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमेंट स्वरूपात ज्य पर्गएसडीएल यांच्याकडे आहेत :  व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमेंट स्वरूपात ज्य सीडीएसएल यांच्याकडे आहेत :	o येथे संपर्क साधू शा समभागधारकांना ए प डेस्क. ल्प डेस्क तपशील त सभासदांना लॉग इन क्स यांच्याशी evoting( १२ २४९९ ७०० येथे संप् ता सभासदांना लॉग इन ब च्याशी helpdesk.ev	कता तसेच श्रीमती पल्ल निप्सडीएल तसेच सीडं करताना तांत्रिक समस्य @msdl.co.in येथे सांग्लं गर्क साथु शक्कतात. करताना तांत्रिक समस्या उ voting@cdslindia.cc ५५ ३३ येथे संगर्क साथु श	लयी म्हात्रे यांच्याशी ev ग्रीएसएल यांच्या माध्यम । उद्भवत आहेत ते सर इ. साधू शकतात किंवा ० प्दभवत आहेत ते सभासद om येथे संपर्क र गकतात.	oting@nsdl.co.in  ातून लॉग इन करताना  ासद एनएसडीएल हेल्प २- ४८८६ ७००० आणि  सीडीएसएल हेल्प डेस्क		KYN/ 7 /2024 EEC KYN/ 7 /2024
	ज्या समभागधारकांकडे प्रतिभृती डिमॅट स्वरूपात आहेत अर तांत्रिक समस्या असल्यास व्यक्तिगत समभागधारकांसाठी हेल लांग इन प्रकार व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती डिमॅट स्वरूपात एनएसडीएल यांच्याकडे आहेत : व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती डिमॅट स्वरूपात सीडीएसएल यांच्याकडे आहेत :	प डेस्क. ल्प डेस्क तपशील इस्थासदांना लॉग इन क्य यांच्याशी evoting( १२ २४९९ ७००० येथे संप् इस्थासिक संप्यासिक स्थासिक च्याशी helpdesk.ev	करताना तांत्रिक समस्य @nsdl.co.in येथे संपर्क पर्क साधू शकतात. करताना तांत्रिक समस्या उ voting@cdslindia.co ५५ ३३ येथे संपर्क साधू श	ा उद्भवत आहेत ते सम् 5 साधू शकतात किंवा ०० व्यथत आहेत ते समासद om येथे संपर्क व वकतात.	ासद एनएसडीएल हेल्प २- ४८८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प डेस्क		/2024- EEC KYN/ T /2024-
	लाँग इन प्रकार व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात ज्य एनएसडीएल यांच्याकडे आहेत : व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात ज्य सीडीएसएल यांच्याकडे आहेत :	ल्प डेस्क तपशील ग्रा सभासदांना लॉग इन क्क यांच्याशी evoting( १२ २४९९ ७००० येथे संप् ग्रा सभासदांना लॉग इन ब च्याशी helpdesk.ev	@nsdl.co.in येथे संपर्क गर्क साधू शकतात. करताना तांत्रिक समस्या उ voting@cdslindia.cc ५५ ३३ येथे संपर्क साधू श	ं साधू शकतात किंवा ०२ द्भवत आहेत ते सभासद om येथे संपर्क २ शकतात.	२- ४८८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प डेस्क		KYN/ T /2024-
	एनएसडीएल यांच्याकडे आहेत : वेड व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमेंट स्वरूपात सीडीएसएल यांच्याकडे आहेत : टेन	स्क यांच्याशी evoting( १२ २४९९ ७००० येथे संप् ग्रा सभासदांना लॉग इन व च्याशी helpdesk.ev	@nsdl.co.in येथे संपर्क गर्क साधू शकतात. करताना तांत्रिक समस्या उ voting@cdslindia.cc ५५ ३३ येथे संपर्क साधू श	ं साधू शकतात किंवा ०२ द्भवत आहेत ते सभासद om येथे संपर्क २ शकतात.	२- ४८८६ ७००० आणि सीडीएसएल हेल्प डेस्क		/2024-
	व्यक्तिगत सम्भागधारक ज्यांच्याकडे प्रतिभृती डिमेंट स्वरूपात ज्य सीडीएसएल यांच्याकडे आहेत : टो दिनांक : १५ जुलै २०२४	ग सभासदांना लॉग इन व च्याशी helpdesk.ev	करताना तांत्रिक समस्या उ voting@cdslindia.cc ५५ ३३ येथे संपर्क साधू श	om येथे संपर्क शकतात.			
	देग		५५ ३३ येथे संपर्क साधू श	गकतात.	नाधू शकतात किंवा		
			आ	संचालक मंडळा		1 1	KYN/T
					व्या आदेशाच्या अनुसार लिमिटेड यांच्या करिता		/2024-
'				कंपनी सेक्रेटरी आणि	सोनम गुप्ता विम्प्लायन्स अधिकारी		
							EEC
e No. +91-9326 Ivertisement is er) pursuant t	p 117, 1 Floor, V Mall, Thakur Complex, Western 321829; Email id: compliance@swadeshiglobal. s being issued by Navigant Corporate Advior oregulation 18(7) of the Securities and E	com; swadeshiind sors Limited, o xchange Board	ditd@gmail.com; V n behalf of Mrs. of India (Substa	Vebsite: www.swad Jayshree Radh antial Acquisitio	leshiglobal.com eshyam Sharma n of Shares and		KYN/T /2024-
	ns, 2011, as amended <b>("SEBI (SAST) Regu</b> Shares of Rs. 10/- each representing 26						EEC
	ed Public Statement (" <b>DPS")</b> pursuant to Express - English Daily (all editions); Jansa						KYN/T /2024-
on 28 <sup>th</sup> Februa		atta - Filliul Dally	(all cultions), Fi	i atarikar - iviarati	ii Daily (Multibal		/2021
	s Rs. 2.00/- (Rupee Two only) per equity shand dependent Directors (" <b>IDC")</b> of the Target				on of Po. 2.00/		EEC
upees Two on	ly) offered by the Acquirer is in accordance ear to be justified. The recommendation of IC	with the relevan	t regulations pre	scribed in the Ta	keover Code and		KYN/T /2024-
	no competitive bid to this Offer.	all the Dublic Ch	arabaldara of Ta	raot Compony	as sampleted on		
<sup>1e</sup> July, 2024.	of dispatch of The Letter of Offer (" <b>LOF</b> ") to	all the Public Sh	iarenoiders or iai	rget Company w	as completed on		EEC
	t a copy of the LOF is also available on t and also on the website of Manager to the			-	, , ,		KYN/T /2024-
	i and also on the website of Manager to the sper below details:	Ollei, <u>www.iia</u>	viganicorp.com	and Shareholder	s can also apply		
	s) may participate in the Offer by approachir r the procedure along with other details.	ng their respecti	ve Broker/Selling	g Broker and ten	der Shares in the		EEC KYN/T
terms of Regi	ulation 16(1) of the SEBI (SAST) Regulatio						/2024-
	e have received the final observations in terr b. SEBI/HO/CFD/RAC/DCR-2/P/OW/21248/	•	٠, /	, ,			
)F.	3. 3EBI/110/01 D/11A0/D011-2/1 /0W/2 1240/	2024 dated 20	Julie, 2024 Will	Cirriave Deerrin	orporated in the		EE0
y other mater hedule of Act	rial changes from the date of PA: Nil						/2024-
illedule of Act	Activity	Original Date	Original Day	Revised Date	Revised Day		EEC KYN/T
Announcemer	nt nd Public Statement in newspapers	21.02.2024 28.02.2024	Wednesday Wednesday	21.02.2024 28.02.2024	Wednesday Wednesday		/2024-
ssion of Detail	ed Public Statement to BSE, Target	28.02.2024	Wednesday	28.02.2024	Wednesday		EEC
iny & SEBI ate of filing dra	Ift letter of offer with SEBI	06.03.2024	Wednesday	06.03.2024	Wednesday		KYN/T /2024-
ate for a Comp	eting offer	21.03.2024	Thursday	21.03.2024	Thursday		
t of comments ed date*	s from SEBI on draft letter of offer	01.04.2024 03.04.2024	Monday Wednesday	28.06.2024 02.07.2024	Friday Tuesday		EEC
	of offer be dispatched to the shareholders the Offer Price	12.04.2024 18.04.2024	Friday Thursday	09.07.2024 15.07.2024	Tuesday Monday		KYN/T /2024-
ents from Con	nmittee of Independent Directors of Target	18.04.2024	Thursday	12.07.2024	Friday		
ny sement of Scl	hedule of activities for open offer, status		arouuy	. 2.37,2027	····		
itory and othe	r approvals in newspapers and sending to	19.04.2024	Friday	15.07.2024	Monday		EEC
Stock Exchang f Opening of th	e and Target Company ne Offer	22.04.2024	Monday	16.07.2024	Tuesday		KYN/T
f Closure of the	e Offer	06.05.2024	Monday	30.07.2024	Tuesday		/2024-
	ation for the acquired shares	13.05.2024 20.05.2024	Monday Monday	06.08.2024 13.08.2024	Tuesday Tuesday		
eport from Mei		28.05.2024	Tuesday	21.08.2024	Wednesday		EEC KYN/T
e sent. All owi	ly for the purpose of determining the names ners (registered or unregistered) of equity sl	hares of the Targ	get Company (ex				/2024-
, ,	participate in the Offer any time before the cl d in this announcement, but not defined, sh			aned to them in	the PA INPS and		
	MANAGER TO THE OFFER FO						

	Navghar, MSEDCL colony, Vasai (E).				
EEC/ KYN/ T-32 /2024-25	Providing wooden Partition & other allied works of O&M Division Office Palghar at Vidhyut Bhavan Premises, Palghar.	13.82	14000	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-33 /2024-25	Construction of Prestressed compound wall and gate for switchyard fencing at 33/11 KV Sub Station Boisar MIDC & New Contesa Tal and Dist Palghar.	14.99	15000	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-34 /2024-25	Making urgent provision/ construction of four & Two Wheeler Parking Shed for various offices working at Vidyut Bhavan premises Palghar Tal and Dist Palghar.	14.97	15000	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/ T-35 /2024-25	Providing wooden partition & other allied works of newly constructed O&M Sub Division Office Nalasopara (W) at Village-Nilemore, Tal-Vasai, Dist Palghar.	5.14	5200	4 months	1000 +18 % GST (Rs.1180)
/2024-25	Urgent maintenance work of Control room and allied civil works at 33/11 KV Substation Jenesis Dist-Palghar.	9.99	10000	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/ T-37 /2024-25	Urgent maintenance work of Control room, Section Office and allied civil works at 33/11 KV Sub Station Savaroli Dist Palghar.	9.99	10000	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-38 /2024-25	Providing entrance gate of Ashagadh Section office and spreading metal, Earthing Pipeline and allied civil works at 33/11 KV S/Stn.Bordi, Tal Dahanu and Dist. Palghar.	9.73	9800	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-39 /2024-25	Providing Entrance Gate and spreading metal, Earthing Pipeline and allied civil works at 33/11 KV S/Stn.Vikramgadh, Tal Vikramgadh and Dist. Palghar.	9.76	9800	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-40 /2024-25	Providing and spreading metal, Earthing Pipeline, Switch yard fencing maintenance and allied civil works at 33/11 KV S/Stn; Ganjad, Dist. Palghar.	9.83	9900	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-41 /2024-25	Providing and spreading metal, Earthing Pipeline and allied civil works at 33/11 KV S/Stn; Alyali, Tal and Dist. Palghar.	9.91	10000	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-42 /2024-25	Periodical Civil maintenance work of various MSEDCL assets under Jurisdiction of O&M Circle office premises Palghar& O&M Sub Division Office Palghar, Boiser-R & Boiser-U Dist. Palghar.	9.99	10000	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-43 /2024-25	Renovation of Ladies and Gents Toilet B wing Second Floor in Tejashree Administrative Building Kalyan West.	8.71	8800	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ <yn t-44<br="">/2024-25</yn>	Repairing of DTC fencing & plinth at various locations coming under jurisdiction of O&M Division Kalyan East.	9.99	10000	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-45 /2024-25	Netivali under Kalyan East Division.	9.95	10000	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-46 /2024-25 EEC/	Periodical Civil maintenance of various assets under Kalyan West Sub Division-3 under Kalyan Circle -I Balance work of transformer repairing	9.97	8500	6 months	1000 +18 % GST (Rs.1180) 1000 +18
KYN/T-47 /2024-25	platform and replacing leaking AC sheets over terrace in Tejashree building premises Kalyan West.	0.40	0000	months	% GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-48 /2024-25	Repairing of damaged compound wall and misc. civil work of room for line staff working under Dombivli Sub Division-4 at Ganesh Mandir, Navagaon Dombivli West under jurisdiction of O&M Division Dombivli.	9.83	9900	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-49 /2024-25	Construction of compound wall and fencing at Saibaba S/Stn under jurisdiction of O&M Ulhasnagar Dn-I geographical area under O&M Circle-II Kalyan Dist-Thane.	11.87	12000	4 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-50 /2024-25	Construction of part of compound wall	9.7	10000	4 months	1000 +18 % GST (Rs.1180)
EEC/ KYN/T-51 /2024-25	Misc. Civil maintenance works of 22 KV "C" block switching station coming under jurisdiction of O&M Ulhasnagar Division-I geographical area under O&M Circle-II Kalyan, Dist-Thane.	8.83	9000	6 months	1000 +18 % GST (Rs.1180)
			Execut	Sd/- ive Engine	er (C).

Executive Engineer. (C), MSEDCL, Civil Division, Kalyan